

(CIN : L51900MH1984PLC034662)

Corporate Office & Correspondence Address

No.1285, 5th Main, 7th Sector, HSR Layout, Bengaluru - 560102. Tel .: +91 80 45384000 Fax: +91 80 45384001 Email: info@deccangoldmines.com Website : www.deccangoldmines.com

February 15, 2023

Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 512068

Dear Sir,

Subject: <u>Newspaper publication of un-audited financial results for the quarter and nine</u> <u>months ended December 31, 2022</u>

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the newspaper publication with respect to the un-audited financial results of the Company (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2022 in following newspapers:

1. Free Press Journal dated February 15, 2023 and;

2. Navshakti dated February 15, 2023.

Kindly take the above on record and oblige.

Yours truly



Subramaniam Sundaram Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS 12110

Encl.: as above

4.25

Dec 31, 2022

Unaudited

1458.09

171.83

120.27

Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).

2 Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

Particulars

5.67

1 The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter and Nine months ended on December 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock

Quarter Ended

Sept 30, 2022

Unaudited

1521.47

244.60

167.78

7.76

Dec 31, 2021

Unaudited

1341.71

272.24

218.17

15.56

Dec 31, 2022

Unaudited

4467.65

632.49

431.87

Nine Months Ended



34.85

(र Crores)

Year Ended

March 31, 2022

Audited

5455.49

1088.36

870.94

29.71

Dec 31, 2021

Unaudited

4272.83

950.73

760.53

PUBLC NOTICE is to inform to all the persons, my client Manoj T. Lalwani and Mrs. Riya M. vani co-owned a Flat with their Mother Balani T. Lalwani which they intend to		ERS NEA dited Finan Ended 31st	R NEHARU	J GARDEN for Quarter	I NASHIK -	422001			Ç		of life			
d flat being 801, SHETH AVALON		For the Quarter			s are Rupees in L For the Nine	aca except EPS) For the Year			ica lad	oratorie	s Limite	a		
wide no. P- at Village constructed	^{sr.} Particulars	Ended on 31/12/2022 (Unaudited)	Ended on 31/12/2021 (Unaudited)	Month Ended on 31/12/2022 (Unaudited)	Month Ended on 31/03/2021 (Unaudited)	Ended on 31/03/2022 (Audited)		- Regd. Of CIN : L24239MH1949PLC00	fice : 48, Kandivli 7837, Tel: +91 22	Industrial Estate, Ka 6647 4444, E-mail	andivli (W), Mumba : investors@ipca.ci	i 400 067. om, Website : www	v.ipca.com	
. 48/1P, 48/2, 1, 73/2, 73/3,	1 Total Income from operations (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	E	XTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED F	INANCIAL RES	ULTS FOR THE	QUARTER AND	NINE MONTHS	SENDED DECE	
eby on	2 Net Profit/(Loss)from ordinary activities after tax	(44.19)	(1.13)	(55.19)	(7.82)	(9.48)	Sr.	Particulars		Quarter Ended		Nine Men	ths Ended	(₹ Crores) Year Ended
assed	3 Net Profit/(Loss)for the period after tax (after Extraordinary items)	(44.19)	(1.13)	(55.19)	(7.82)	(9.48)	No.		Dec 31, 2022	Sept 30, 2022	Dec 31, 2021	Dec 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2022
ing legal heirs, Daswani alias	4 Equity Share Capital	158.33	158.33	158.33	158.33	158.33	NO.		Unaudited	Sept 30, 2022 Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
alwani.	5 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	4686.20		Total Income from operations	1576.89	1637.18	1443.40	4821.92	4592.72	5896.36
any right, title,	8 Earnings Per Share (before extraordinary items)								169.34	223.82	260.66	615.85	4092.72	1135.72
claim against	(of 10/- each)	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)	(0.60)	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	109.34	223.62	200.00	010.00	900.17	1135.72
s in writing	Basic Diluted	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)	(0.60)		Exceptional and/or Extraordinary items)						
h documentary id claim thereof	7 Earnings Per Share (after extraordinary items) (of 10/-each)	(2 0)	()	(0.40)	()	(0.00)	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	169.34	223.82	260.66	615.85	966.17	1135.72
tion of the said	Basic Diluted	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)	(0.60)		Exceptional and/or Extraordinary items)						
s if any shall be	Diluted	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)	(0.60)	4	Net Profit / (Loss) for the period after tax, after	107.84	143.90	196.96	394.80	753.85	884.08
ived. Sd/- SNEHAL S. GARUDE Noco Chambers CHS, Opp. Sales Tax dept.,	Note : The above is an extr Financial Results filed with t SEBI (Listing Obligations an The full format of the Quaterly/Nin Stock Exchange Website : ww	he Stock d Disclos Month Final	Exchange ure Requincial Resu	e under R Jirements) Jits-are ava	egulatión Regulati	33 of the ons,2015.		Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests Total Comprehensive Income for the period	116.10	143.11	199.69	406.31	759.31	892.79
Court Naka, Thane (W)- 400 601	Place : Nashik Dated : 13th February, 2023				GAURA	J. THAKKER Director DIN-01587854	5	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	110.10	143.11	199.09	400.31	709.31	092.79
		_	_				6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
	LOVABLE LING	ERIE		ITED)		7	Other Equity (excluding revaluation reserve)	-		-	-	-	5466.60
					•		8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):						
aple	CIN: L17110MH1987PLC044835		• • • • • •					Basic (₹)	4.25	5.67	7.76	15.56	29.71	34.85
SHTLY LOVELY	Registered Office: A-46, Road							Diluted (?)	4 25	5.67	7.76	15.56	29.71	34.85

Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093. Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter ended 31st December, 2022

_							₹ in lakhs
Sr.		Thr	ee Months Ender	d	Nine Mont	hs Ended	Year Ended
No.	Particulars	31.12.2022 (unaudited)	31.09.2022 (unaudited)	30.12.2021 (unaudited)	31.12.2022 (unaudited)	30.12.2021 (unaudited)	31.03.2022 (audited)
1	Total income from operations (net)	2,057.46	2,795.84	3,013.23	8,515.48	7,675.45	10,201.67
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptiona and/or Extraordinary items)	(357.84)	207.48	366.38	418.88	675.76	679.11
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(357.84)	207.48	366.38	418.88	675.76	679.11
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(265.12)	173.89	266.30	325.28	480.37	571.18
5	Total Comprehensive Income for the period	(265.12)	173.89	266.30	325.28	480.37	540.04
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-		-	-	-	15,765.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)						
	Basic & Diluted	(1.79)	1.17	1.80	2.20	3.25	3.86

Note:

Place : Mumbai

Date : February 14, 2023

a) The above is an extract of the detailed format of Uudited Financial Results as on 31st December, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.in

> By order of the Board For Lovable Lingerie Limited

L Vinay Reddy

Chairman & Managing Director (DIN: 00202619)

Sd/-

WESTERLY RETAIL PRIVATE LIMITED

Regd. Office: Seawoods Grand Central, Mall Management Office, Lower Ground Floor, Plot No. R-1, Sector 40, Seawoods Railway Station, Navi Mumbai - 400706 (Maharashtra) Tel.: 91-22-6280 5000, e-mail: saloni.doshi@nexusmalls.com, website: www.nexusmalls.com Corporate Identification Number: U45201MH2016FTC282287

		Quarte	er ended		es millions, unless othe oths Ended	Year ended
Sr. No.	Particulars	December De Particulars 31, 2022		December 31, 2022	December 31, 2021	March 31 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	506.52	445.93	1,497.76	893.37	1,351.28
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	(124.29)	(234.06)	(850.98)	(898.80)	(1,103.64
	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	(124.29)	(234.06)	(850.98)	(898.80)	(1,103.64
3	Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	(44.08)	(146.16)	(812.23)	(802.91)	(943.41)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(44.21)	(146.37)	(812.62)	(804.58)	(945.55)
5	Paid up Equity Share Capital	454.00	454.00	454.00	454.00	454.00
6	Other Equity / Reserves (excluding Revaluation Reserve)	(1,124.30)	(170.69)	(1,124.30)	(170.69)	(311.67)
7	Securities Premium Account	3,321.00	3,321.00	3,321.00	3,321.00	3,321.00
8	Net worth	(670.30)	283.31	(670.30)	283.31	142.33
9	Paid up debt capital/ Outstanding Debt	15,777.26	14,766.34	15,777.26	14,765.34	14,886.1
10	Debt equity ratio	(23.54)	52.12	(23.54)	52.12	104.59
11	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- (a) Basic (Rs.)	(0.97)	(3.22)	(17.89)	(17.69)	(20.78)
12	(b) Diluted (Rs.)	(0.97)	(3.22)	(17.89)	(17.69)	(20.78)
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-
14	Debenture redemption reserve	-	-	-	-	-
15	Debt service coverage ratio	0.96	0.48	0.64	0.30	0.37
16	Interest service coverage ratio	0.66	0.33	0.44	0.07	0.13

Directors Westerly Retail Private Limited

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Premchand Godha

Chairman & Managing Director (DIN 00012691)

(Rs in Lakhs excent FPS)

Date : February 14, 2023

1 Total Income from operations

2 Profit before Tax

3 Profit after Tax

Place : Mumbai

Diluted (₹)

Notes :

Sr

No.

ASHOK ALCO-CHEM LIMITED

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. (CIN - L24110MH1992PLC069615)

Tel: 022-66221700 Email: secretarial@ashokalcochem.com Website: http://www.ashokalcochem.com

Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022

						(na. III Lanii	s, except EPS)
			STANDALONE			CONSOLIDATED	i
Sr.		Quarte	r Ended	Nine Months Ended	Quarte	Ended	Nine Months Ended
No.		31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2022	31-12-2021	31-12-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	639.21	-	934.77	1,110.88	327.53	1,994.55
2.	Net Profit / (Loss) for the period						
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	8.55	(34.08)	87.34	52.63	2.87	96.57
3.	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(After Exceptional and/or Extraordinary items)	8.55	(34.08)	87.34	52.63	2.87	96.57
4.	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(After Exceptional and/or Extraordinary items)	7.00	(25.24)	69.88	69.27	32.35	101.10
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)						
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6.87	(25.25)	69.51	69.10	32.17	100.61
6.	Equity Share Capital	460.03	460.03	460.03	460.03	460.03	460.03
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each)						
	(for continuing & discontinuing operations)						
	Basic & Diluted	0.15	(0.55)	1.52	1.51	0.70	2.20

NOTES:

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2022 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.ashokalcochem.com.

2. The aforesaid Financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 14, 2023.

3. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period.

Place: Mumbai	
Date: February 13,	202
Note	

V

iddharth Nawa DIN 07916449

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) (a)
- Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Bornbay Stock Exchange i.e. www.bseindia.com. For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bornbay Stock Exchange and can be accessed on the URL (b) www.hseindia.com
- (c) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote

DECCAN GOLD MINES LIMITED

CIN No. L51900MH1984PLC034662 DECCAN GOLD Reg Office: 501, Ackruti Trade Center, Road No.7, MIDC, Andheri, (East), Mumbai- 400 093 Tel .No.:022-62606800 MINES LIMITED Fax No.: 022-62606800 Email:: info@deccangoldmines.com Website

EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

						F	Rs. in Million
				Consolid	ated		
Sr.	Particulars		Quarter ended		Nine Mo	nth Ended	Year Ended
No.		31-Dec-2022	30-Sep-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	31-Dec-2021	31-March-2022
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from operations	0.007	0.540	0.052	2.543	0.141	0.762
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	(8.385)	(6.423)	(5.349)	(18.348)	(19.434)	(26.660)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(8.385)	(6.423)	(5.349)	(18.348)	(19.434)	(26.660)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(8.385)	(6.423)	(5.349)	(18.348)	(19.434)	(26.660)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-	-	0.042	-	0.091	0.362
6	Equity Share Capital	93.327	93.327	93.327	93.327	93.327	93.327
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
8	Earning per share (of Rs. 1/- each) for continuing and discontinued operations- a. Basic:	(0.090)	(0.069)	(0.057)	(0.197)	(0.208)	(0.286)
	b. Diluted:	(0.090)	(0.069)	(0.057)	(0.197)	(0.208)	(0.286)
In re	espect to standalone results of the Company, the amo	unts are as foll	ows:				

			Quarter ended		Nine Mo	nt h Ended	Year Ended
Sr.		31-Dec-2022	30-Sep-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	31-Dec-2021	31-March-2022
No		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
а	Turnover	-0.007	1.916	1.936	2.521	6.567	7.650
b	Profit before tax	(8.601)	-6.425	(5.638)	(19.122)	(18.659)	(26.358)
С	Profit after tax	(8.601)	-6.425	(5.638)	(19.122)	(18.659)	(26.358)

Notes :

(i) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financia Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.deccangoldmines.com)

(ii) Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

(iii) The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th February, 2023 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

> For Deccan Gold Mines Limited Sd/-

> > S Subramaniam

Executive Director DIN: 06389138

```
Place : Bengaluru
Date : 14th February, 2023
```

Place: Mumbai

Date : February 14, 2023

RARE EQUITY PRIVATE LIMITED

CIN-U74110MH1993PTC074456

Registered Address:- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN Ph No.:- 022-40048766/02266590100 Web Site:- https://rareequity.net/ Email id:- rareequity@rareenterprises.net Statement of Standalone Unaudited Financial Result for the Quarter ended 31st December, 2022

(Rs. In lakhs except for EPS)

						(ns. III lakiis e	
Sr. No.	Particulars	Quarter ended 31st Dec 2022	Quarter ended 30th Sept 2022	Quarter ended 31st Dec 2021	Nine months ended 31st Dec.2022	Nine months ended 31st Dec.2021	Year ended 31st March 2022
	I	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	·	31.28	10,138.75	348.76	14,039.27	14,033.57
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-982.53	-958.59	-7.97	-2,604.66	460.13	-2,399.27
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)		-958.59	-7.97	-2,604.66	460.13	-2,399.27
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-982.53	-958.59	-7.97	-2,604.66	460.13	-2,399.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)	-982.53	-958.59	-7.97	-2,604.66	460.13	-2,399.27
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs 100/- each)	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2022)				NIL		
8	Securities Premium Account	2,975.72	2,975.72	2,975.72	2,975.72	2,975.72	2,975.72
9	Earnings Per Share (of Rs. 100/- each)	· · · · ·	, I	((,	[
	Basic	-36.48	-35.59	-0.30	-96.71	17.09	-89.09
	Diluted	-36.48	-35.59	-0.30	-96.71	17.09	-89.09
	TIONAL DISCLSOURE REQUIRED UNDER F JIREMENT) REGULATIONS 2015	REGULATION	52 (4) OF T	THE SEBI (l	ISTING OBLIG	ATIONS AND	DISCLOSURE
Sr.	Particulars			As at	As at	E For the	e year ended
No.			,	31.12.2022			.03.2022
1				Unaudited	d Unaudit	ted /	Audited

L	31.	Particulars	Asal	Asat	For the year ended
L	No.		31.12.2022	30.09.2022	31.03.2022
L			Unaudited	Unaudited	Audited
	1	Networth	4,230.86	5,213.40	6,835.52
	2	Paid Up Debt / Outstanding Debt	70,764.73	69,788.01	67,845.21
	3	Outstanding Redeemable Preference Shares	2,582.00	2,582.00	2,582.00
	4	Debt Equity Ratio (includes subordinate Debt)	26.28	25.91	25.00
	5	Capital Redemption Reserve	751.40	751.40	751.40
	6	Debenture Redemption Reserve	-	-	-
	7	Interest Service Coverage Ratio	-0.01	6.06	-0.84

Note :

The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Final results are available on the website of BSE Limited at (www.bseindia.com) and on the website of the Company at website at https://rareequity.net/

For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations Pertinent disclosure have been made to the Stock Exchange at BSE Limited and can be accessed on the URLS www.bseindia.com and on the website of the Company at website at https://rareequity.net/

Place :- Mumbai

Date:- 14.02.2023

For and Behalf of the Board of Directors of Rare Equity Private Limited Sd/-Sd/-Amit Goela Vrushali Deshpande DIN 05216743 DIN:01754804

Sd/-MANAN SHAH DIRECTOR (DIN: 06378095)

१० नव⊛शक्ति।मुंबई, बुधवार, १५ फेब्रुवारी २०२३

		सेंटर, एस.व्ही. रं	ोड, सांताक्रुझ-प	ल लिमि श्चिम, मुंबई - २ ायएन : एल७०१	500 048.	(पीएलसी०३७०)	৫৬
	३१ डिसेंबर, २०२२ रोजी	संपलेल्या तिग	माहीकरिता अ	लिप्त अलेखा	परिक्षित विर्त्त	ाय निष्कर्ष	(रु. लाखांत)
अ.			संपलेले ३ महिने		संपलेले	९ महिने	संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील			३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित			
१	निव्वळ विक्री/प्रवर्तनातून उत्पन्न	१,७१३.३९	१,७८४.११	१,१०४.१०	५,०८८.१०	२,२८०.४८	३,३४१.८४
२	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर नफा/ (तोटा)	૨શ્૬.રૂપ	२९३.५२	१९४.२१	ખ્ટ૪.૨૨	२१०.९६	૨૬३.૬५
₹	इतर सर्वसमावेशक उत्पन्न						
8	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	૨શ્૬.રૂપ	२९३.५२	१९४.२१	৬૮४.३३	२१०.९६	२९३.९५
ų	भरणा झालेले समभाग भांडवल - (समभागाचे दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१
Ę	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	-	-	-
6	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) अनन्यसाधारण बाबींपूर्वी मुलभूत व सौम्यिकृत						
	ईपीएस	૪૪.७६	48.68	३९.६३	१६०.०४	४३.०४	49.96
	अनन्यसाधारण बाबीनंतर मुलभूत व सौम्यिकृत ईपीएस	૪૪.७૬	49.69	३९.६३	१६०.०४	४३.०४	49.96
टीप							

१) कंपनीचा एकच विभाग आहे

?) जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे तेथे मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन/पुनर्रचना केली आहे

३) १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली ४) चालु आणि स्थगित करासाठी कराची तरतुद वर्षाच्या शेवटी विचारात घेण्यात येईल

)) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉब एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणांचा एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटस वर तसेच कंपनीची वेबसाईट www.autoridersrentacar.com वर उपलब्ध आहे.

> ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लिमिटेड सार्ठ मनेका मुलचंदानी संचालक - डीआयएन : ००४९१०२७

दिनांकः १३ फेब्रुवारी, २०२३

ဖြဲ **၉၈၆** Housing

Finance Limited

ठिकाणः मंबर्ड

र्यालय : ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११० ००१ ्तूरध्वनीः ०११–२३३५७१७१, २३३५७१७२,२३७०५४१४, वेबसाईट: www.pnl sing.com

ठाणे शाखा : पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, १ला मजला, पुष्पमंगल कॉम्प्लेक्स (बिल्डिंग क्र. १), बँक ऑफ बडोदाच्या वर, बाबुभाई पेट्रोल पंपाजवळ, ओल्ड आग्रा रोड, ठाणे महाराष्ट्र पीन-४००६०१.

कब्जा सूचना (स्थावर मिळकत<u>ी साठी)</u>

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्र्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अन्वये आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनोत आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस एक मागणी सचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्य रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वप्रामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कब्जा त्यांना सदर ॲक्ट च्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. च्या रकमा व कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

ľ	आ।.	कर्जखातेक्र.	कर्जदार/सह कर्जदार	मागणी सूचनेची	थकबाकी रक्षम	कब्जा घेतल्याची	गहाण मिळकर्तीचे वर्णन
	क्र.		/जामीनदार यांचे नाव	तारीख		तारीख	
ſ	۶.	एचओयु/टीएचए/	योगेश नरसिंग कांबळे	16.11.2022	रु. २९३८५८३.१७	30.08.2023	कार्यालय क्र.१, सप्तशृंगी निवास, कृष्णा
		0855/653666			(रुपये एकोणतीस लाख अडतीस हजार	(सांकेतिक)	नगर, डेलिगेंट एपरल्स प्रा लि, कृष्ण लीला
		शा.का. ठाणे			पाचशे त्र्याऐंशी आणि पैसे सतरा मात्र)		अपार्टमेंटसमोर, मोरया नगरी रोड,
					१६.११.२०२२ रोजीस		उल्हासनगर ४, ठाणे, महाराष्ट्र-४२१००४
ſ	ठिक	ाणः ठाणे,	-			-	प्राधिकृत अधिकारी,
	दिनां	कः १३-०२-२०२	3				मे.पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.

एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

(मल्टी स्टेट शेड्युल्ड बॅंक) वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६०. दू.क्र.: (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२०३६०३, ईमेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२))

ज्याअर्थी, एनकेजीएसबी को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमध्ये नम्द करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी पुढील

कर्जदारे/गहाणदार/हमीदारांना बोलाविण्याकरिता खालील दिलेल्या विविध तारेखेरोजीस मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही कर्जदार/गहाणदार/हमीदारांना रजिस्टर पोस्ट ए.डी./हातपोच द्वारे त्यांच्या अंतिम पत्त्यावर पाठविण्यात आली पण संबंधित पक्षकारांनी त्यांचे ठिकाण सोडल्यामुळे/स्थलांतर केल्यामुळे जे बँकेला ज्ञात नाही त्यामुळे तिची बजावणी झाली नाही. म्हणून खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार यांना सदर सूचना प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नमूद एकूण रकमेचा भरणा करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलविण्यात आले आहे. कसूर केल्यास, प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारण/जंगम मत्तांच्या विरुद्ध सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करण्यास भाग पडेल.

|

 | कर्जदार/गडाणदार/ एन पी ए तारीर | -

 |

 | | ——— ा कट | बियाचे निदर्शनाज | स आले आहे की,
 | Town Planning Scheme II of Vile Parle (
 | Lusy, concepting to or | 5 NU, 1200,
 |
 | • | | -
 | णताही व्यवहार ह | -
 | |

--|---
--
--

--
--	---
--
--
--|--|--
--
---|---|--
---	---

 | |

 | गहाण मिळव

 | फ्तीचे वर्णन | के वि | लक्ष्मण त्तुकाराम | म्हात्रे यांचे वारस
 | (equivalent to 426.42 Sq. Mtrs. or thereab
 | outs) as per the Conveyance | Deed dated
 | अन्
क्र
 | फोलियो
क्रमांक | नाव/संलम्न ना | व शेअर्सची
संख्या
 | प्रमाणपत्र क्रमांक
पासून – पर्यंत | विशिष्ट
पासन
 | |
|

 | |

 |

 | | | |
 | 11.08.1952 and 342.80 Sq. Mtrs. as
 | per Property Card and 41 | 0 Sa. Yds.
 | 9
 | ७०३०५८४ चंद्रव | | र ३३१ ५
 | | 19989228
 | ३६४–६९४ |
|

 | |

 | चन गांबई कामिक केंची स्टब्स

 | متعد أحشر بتتكري | | |
 | 07.01.2021 and standing thereon an exist
 | ing building known as " Pakh | ade House"
 | 2
 | | | 9 10
 | 38८७११८-१२० | 330580
 | ०८५-०९१ |
|

 | |

 |

 | | | |
 | and situated at 48, Nehru Road, Vile Parle
 | (E), Mumbai – 400 057 withi | n the limits of
 | *
 | | | 40
 | |
 | |
|

 | |

 |

 | | | |
 | with Municipal K/E Ward of MCGM un
 | nder Account Nos. KE0203 | 450060000.
 |
 | | |
 | 938988-984 | 0844
 | 486-469 |
|

 | |

 |

 | | | |
 | KE0203420070000, KE02034400
 | 00000. KE0203460020 | 0000. and
 |
 | | |
 | |
 | |
|

 | |

 |

 | | | |
 |
 | | District of
 |
 | | | 3
 | |
 | |
| <form></form>

 | (सह-कर्जदार) |

 |

 | | गील क्यु 📔 रिबे | |
 |
 | | n Planning
 |
 | | | પ
 | 898053-053 | 94025
 | |
| <form></form>

 | ३. श्री. अनिल कुमार |

 |

 | | रक क्र. वसई | ई, जि.पालघर यांनी | ो संगनमताने महसूल
 | Scheme II of V
 | /ile Parle |
 |
 | | | 98
 | |
 | |
|

 | (हमीदार) |

 |

 | चौ.मीटर्स बिल्टः | | |
 |
 | Mehta Road |
 |
 | | | Ę
 | |
 | |
|

 | |

 |

 | | | वटीकरणाने दस्त र | तयार केलेले असून;
 |
 | 2294 of Tour Dianoing Solu | ama II of Vila
 |
 | | | 4
 | |
 | |
| <form></form>

 | १. श्री. कृष्णकुमार |

 | 0

 | केशोर शर्मा यांच | | |
 |
 | 230A OF TOWN Flanning Sch | errie il di vile
 |
 | | | 4
X0
 | |
 | |
| <form></form>

 | |

 |

 | , ~ ~ | | |
 | Thirdly: (Third Property)
 | |
 |
 | | | 900
 | 1248400-400 | 36239
 | 803-402 |
| <form></form>

 | |

 |

 | | ५णाकृत 🔰 | |
 | All that piece or parcel of land or groun
Planning Scheme II of Vile Parts (Fast)
 | d bearing Final Plot No. 23 | 8 A of Town
 |
 | | |
 | |
 | |
| <form></form>

 | |

 |

 | | सलल्या 📔 🔍 | |
 | 1255/1 to 1255/11 of Village – Vile Parle
 | (East) Taluka - Vile Parle, a | dmeasuring
 |
 | | |
 | |
 | |
| <form></form>

 | कजदार आगण गहाणदार) | प्रयाज्य प्रमार

 |

 | | | भीराम रियलेटी तर्फे | श्रीराम हाईट्स, व
 | 909.7 Sq. Mtrs. as per Conveyance Deed
 | dated 15.12.2017 and 839. | 46 Sq. Mtrs.
 |
 | Ι. | | ६३२ ५
 | 1688122-134 | 9988092
 | ९०३–५३४ |
| <form></form>

 | |

 |

 | | निक्तियेन 📔 🖡 🖇 | |
 | thereabouts) as ner Town Planning Sch
 | eme Remarks and standing | thereon an
 | 8
 | ६८२०५११५ कांच | वन बाई गांधी |
 | |
 | |
| <form></form>

 | |

 |

 | | मान नाम | |
 | existing building known as 'Vireshwar Pr
 | akash" situated at 46, Nehr | Road, Opp.
 |
 | | | દ્રરૂ પ
 | 2382328-329 | 9522905
 | રર૧–૨૮३ |
| <form></form>

 | |

 |

 | | ्र । । तरा | |
 | BMC Office, Vile Parle (East), Mumbai –
District and Sub – District of Mumbai Sub
 | 400057 within the limits of
ourban and duly assessed within the limits. | Registration
th Municipal
 |
 | | 、 | 993 ६
 | २५०२१४४–१४४ | 2290088
 | 660-555 |
| <form></form>

 | |

 |

 | | eq | |
 | K/E Ward of MCGM under Account No.
 | . KE0203380000000 within | the limits of
 | 4
 | ४९२५७४३१ कुसु | म के गुप्ता |
 | |
 | |
| <form></form>

 | ।
सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही अन्य लाग त |

 | , ,

 | <i>3</i> | ही किंवा तो व | ञ्यवहार बेकायदेशीर | र असेल, तो व्यवहार
 |
 | ot Mumbai Suburban and | bounded as
 |
 | | | 40 4
 | 4492998-999 | 80905
 | 423-402 |
| <form></form>

 | |

 |

 | | माइ | या कृटुंबावर बंध | धनकारक राहणार
 |
 | s. 239 and 240 of Town Plann | ing Scheme
 |
 | | | 40 4
 | |
 | |
| <form></form>

 | |

 |

 | | सहा/- किन | ।.त्याचप्रमाणे वरील व
न गोपग जी पर्वे जिल्ह | लोकांच्या विरुद्ध माझे
रे न निनाणी जन्मरेकी
 | II of Vile Parle
 | | °
 | ٤
 | ५२६९६ ५० मार्ब
जोर | ल ङा ालमा
नेफ डी लिमा | ६
 ४
 | | · · ·
 | |
|

 | |

 |

 | | 181 and 181 | ष याग्य ता फाजदीर
वाई करणार आहेल |
 |
 | | ing Scheme
 |
 | | |
 | 1040200-200 | 24680
 | 093-065 |
|

 | ठिकाणः मुंबई |

 |

 | | ाँक लि. 📔 | |
 |
 | |
 |
 | | |
 | |
 | |
| <image/>

 | दिनांक : १५/०२/२०२३ |

 | (सरफैर्स

 | ो ॲक्ट, २००२ उ | अंतर्गत) | |
 | On or towards the East: Final Plot Nos
 | | ing Scheme
 |
 | | |
 | |
 | |
|

 | |

 |

 | | | |
 |
 | |
 |
 | | | 90
 | २२८१९२२-९२२ | 88544
 | ०१३–०२२ |
| <text></text>

 | |

 |

 | | | |
 |
 | st Pronerty Second Proner | ly and Third
 |
 | | |
 | |
 | |
| <text></text>

 | 172 | डेक्क

 | न गोल्ड म

 | ाईन्स वि | लेमिटेड | 5 |
 | Property shall collectively be referred to
 | as the Larger Property an | d is situated
 |
 | | | 84
 | 4490840-84C | 930990
 | ९३१–०२५ |
| <text></text>

 | See |

 |

 | • | | |
 |
 | d Sub – District of Mumbai S | uburban and
 |
 | | _ |
 | 1८०१३६८-३७७ | 99982090
 | ૦૧૬–५३૮ |
| <text></text>

 | MINES LIMITED |

 |

 | | | | .00
 |
 | s. 239. 240 and 248 of To | vn Planning
 |
 | | |
 | |
 | |
|

 | |

 | -मेल: info@deccangoldr

 | mines.com, वेबस | ाईट: www.deccan | goldmines.com |
 |
 | /ile Parle |
 |
 | | |
 | |
 | |
|

 | |

 |

 | | | |
 |
 | |
 | I 🕀 🗕
 | त्त्राक्षते ज्यान् । केला से क | | केल्ल्जेल्ल्ज ७० ज्या '
 | |
 | |
| $\frac{1}{2} \frac{1}{2} \frac{1}$
 |
 | लेली तिमाही आणि न

 | ऊ महिन्यांकरिता एक

 | त्रित अलेखा | परिक्षित वित्तीय | | <u>अतारा</u>
 | On or towards the West: Final Plot No.
 | 239 of Town Planning Sche | me II of Vile |

 | | |
 | | |
 |
|

 | | लेली तिमाही आणि न

 | ऊ महिन्यांकरिता एक

 | त्त्रित अलेखाग | परिक्षित वित्तीय | |
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road |
 | पद्ध
शेअ
 | ीने हस्तांतरित कर
सर्टिफिकेटचा/इयि | ता येत नाहीत.
क्वेटी शेअरचा व | आणि म्हणून नाग
प्रवहार न करणे किं
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे | ही स्वरूपात
बाबत सुचना
 | या इक्षिटी
देण्यात येते |
| $\frac{1}{10^{10} \text{ marks}} = \frac{1}{10^{10} $
 |
 | लेली तिमाही आणि न

 | ऊ महिन्यांकरिता एक

 | | | |
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
/ile Parle and Dixit Road | vn Planning | पद्ध
शेअ
आहे

 | ीने हस्तांतरित करत
सर्टिफिकेटचा/इवि
. कोणत्याही व्यक्ती | ता येत नाहीत.
केटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य | ऑणि म्हणून नाग
प्रवहार न करणे किं
ा इक्विटी शेअर्स/
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतीत को | या इक्विटी
 देण्यात येते
णताही दावा
 |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर |

 | संपलेली तिमाही

 | एक | त्रित
संपलेले न | य निष्क्कर्षांचा उ
ाऊ महिने | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr | vn Planning
ning Scheme
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
 | ीने हस्तांतरित करत
र सर्टिफिकेटचा/इयि
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो | ता येत नाहीत.
केटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या रजि
ॉवर बी, प्लॉट नं. | ऑणि म्हणून नाग
ग्वहार न करणे किं
। इक्विटी शेअर्स/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
फर एजंट म्हणजेच
ली, फायनानशीयव | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतीत को
: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट, र
 | या इक्विटी
 देण्यात येते
णताही दावा

वनॉलॉजीस
नानक्रमगुडा, |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर | ३१-डिसें

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२

 |
३१-डिसें-२०२१ | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२ | य निष्क्तर्षांचा उ
ाऊ महिने
३१-डिसें-२०२१ | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
5. 249 and 252 of Town Planr | vn Planning
ning Scheme
sd/-
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
 | ीने हस्तांतरित करत
सर्टिफिकेटचा/इयि
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ येथे | ता येत नाहीत.
केंदेटी शेअरबा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या रपि
ॉवर बी, प्लॉट नं.
I ही सूचना छापून | आणि म्हणून नाग
गवहार न करणे किं
। इक्विटी शेअर्स/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
। आल्यापासून सात
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
फर एजट म्हणजेच
ली, फायनानशीयय
(७) दिवसांच्या १ | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतीत को
अस्ट्रीक्ट,
ल डिस्ट्रीक्ट,
आत करावा, क
 | या इक्विटी
। देण्यात येते
णताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुडा,
तसे केले गेले |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर
अ.
क्र. तपशील | ३१-डिसें
अलेखाग

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित | ग निष्कर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
5. 249 and 252 of Town Planr
For I | vn Planning
ing Scheme
sd/-
.ex Services
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाई
 | ीने हस्तांतरित करत
सर्टिफिकेटचा / इवि
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ येथे
तर कंपनी आयई! | ता येत नाहीत.
त्यिटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या र्स्
ॉवर बी, प्लॉट नं.
I ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप | आणि म्हणून नाग
प्रवहार न करणे किं
ा इक्विटी शेअर्स/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
अल्यापासून सात
गामार्फत या इकि
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
फर एजट म्हणजेच
ली, फायनानशीयत
(७) दिवसांच्या श
टी शेअर्सवरील | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतीत को
अस्ट्रीक्ट,
ल डिस्ट्रीक्ट,
आत करावा, क
 | या इक्विटी
। देण्यात येते
णताही दावा
क्नॉलॉजीस
नानक्रमगुडा,
तसे केले गेले |
| $\frac{1}{2} \cos \cos \sin $

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर
अ.
क्र.
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न | ३१-डिसें
अलेखा

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२ | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३ | प्र निष्कर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१ | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, A
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys | vn Planning
ning Scheme
sd/-
ex Services
e & Attorney
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाई
 | ीने हस्तांतरित करत
सर्टिफिकेटचा / इवि
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ येथे
तर कंपनी आयई! | ता येत नाहीत.
त्यिटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या र्स्
ॉवर बी, प्लॉट नं.
I ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप | आणि म्हणून नाग
प्रवहार न करणे किं
ा इक्विटी शेअर्स/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
अल्यापासून सात
गामार्फत या इकि
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
ली, फायनानशीयत
(७) दिवसांच्या श
(टी शेअर्सवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडज् | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
ा: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट,
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
 | या इक्विटी
। देण्यात येते
णताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
1वा, नोंदणी |
| $\frac{1}{2} \cos \cos \sin $

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर
अ.
क्र.
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
२ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-) | <u>३१-डिसें</u>
अलेखाप
((

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२ | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३ | प्र निष्कर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१ | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Parle Building Opp. Barbin | vn Planning
ning Scheme
sd/-
ex Services
e & Attorney
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धार
स्थर
 | ोने इस्तांतरित कपर
स्तर्टिफिकेट्या/इव्
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
टेड'', सिलेनियम टो
तर कंपनी आयई
इ/योग्य दावेदारांकडू
: मुंबई | ता येत नाहीत.
क्वेटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या र्रा
वर बी, प्लॉट नं.
ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव | आणि म्हणून नाग
प्रवहार न करणे किं
ा इक्विटी शेअर्स/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
अल्यापासून सात
गामार्फत या इकि
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
ली, फायनानशीयत
(७) दिवसांच्या र
टी शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडर | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
ाः ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट,
आत करावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
 | या इक्विटी
विण्यात येते
णताही दावा
वन्नॉलॉजीस
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. क्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व | ३१-डिसें
अलेखाप
गर्बीपूर्वी)

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०
८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८) | प्र निष्कर्षांचा उ
ाऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Parle Building Opp. Barbin | vn Planning
ning Scheme
sd/-
ex Services
e & Attorney
 | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धार
स्थर
 | ोने इस्तांतरित कपर
स्तर्टिफिकेट्या/इव्
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
टेड'', सिलेनियम टो
तर कंपनी आयई
इ/योग्य दावेदारांकडू
: मुंबई | ता येत नाहीत.
क्वेटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या र्रा
वर बी, प्लॉट नं.
ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव | आणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
जिस्ट्रार आणि ट्रान्स
39–३२, गचीबॉव
आल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
रोअर सर्टिफिकेट
कर एजट म्हणजेच
ली, फायनानशीय
(७) दिवसांच्या
(टी शेअसंवरील
तान्य करेल.
रिलायन्स इंडप्
साा | ही स्वरूपात
बाबत सुथना
बाबतीत को
तः ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट,
बोएताही द
कोणताही द
सही/–
विथी पारेख
 | या इक्विटी
 देण्यात येते
 प्रताही दावा

वन्नाक्रमगुडा,
तसे केले गेले
 वा, नोंदणी
 ड करिता |
| $ \frac{\left[\left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left($
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर
अ. तपशील
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
२ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण ३
३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
 | ३१-डिसें
अलेखाप
गर्बीपूर्वी)
(-) ((

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०
८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८) | प्र निष्कर्षांचा उ
ाऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Parle Building Opp. Barbin | vn Planning
ning Scheme
sd/-
ex Services
e & Attorney | पद्ध
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धार
स्थर

 | ोने इस्तांतरित कपर
स्तर्टिफिकेट्या/इव्
. कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
टेड'', सिलेनियम टो
टेड'', सिलेनियम टो
तर कंपनी आयई
इ/योग्य दावेदारांकडू
: मुंबई | ता येत नाहीत.
क्वेटी शेअरचा व्य
(व्यक्तीं) द्वारे य
ावा कंपनीच्या र्रा
वर बी, प्लॉट नं.
ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव | आणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
जिस्ट्रार आणि ट्रान्स
39–३२, गचीबॉव
आल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
रोअर सर्टिफिकेट
कर एजट म्हणजेच
ली, फायनानशीय
(७) दिवसांच्या
(टी शेअसंवरील
तान्य करेल.
रिलायन्स इंडप्
साा | ही स्वरूपात
बाबत सुथना
बाबतीत को
तः ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट,
बोएताही द
कोणताही द
सही/–
विथी पारेख | या इक्विटी
 देण्यात येते
 प्रताही दावा

वन्नाक्रमगुडा,
तसे केले गेले
 वा, नोंदणी
 ड करिता
 |
| $ \frac{\left[\left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left(\frac{1}{2} \left(\frac{1}{2} \right) \frac{1}{2} \left($
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. क्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीं-
 | ३१-डिसें
अलेखाप
गार्बीपूर्वी)
(-) (त
(तर)

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०
८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
For I
Advocates & Attorneys
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www | vn Planning
sd/-
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
01.
 | प ढ
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धार
स्थय
दिन

 | ोने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इव्
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
तर कंपनी आयर्ड्
ज/ योग्य दावेदार्राकडू
ज/ योग्य दावेदारांकडू
ज : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, : | ता येत नाहीत.
किंदी सेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या ररि
वर बी, जॉट नं.
! ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंद
२०२३ | आणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
गि इक्विटी शेअस्री/
पेल्ट्रार आणि ट्रान्स
39–३२, गरीबॉव
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
हा ही मिळाल्यास,
www.til.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या :
टी शेअसंवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडप्
कंपनी सेक्रेटरी उ | ही स्वरूपात का
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीनट,
आत करावा. र
कोणताही द
सड्री/न
सड़ी/-
विधी पारेख
साणि कंप्लाय- | या इक्विटी
देण्यात येते
णताही दावा
वर्नॉलॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर
 |
| $\frac{1}{10000000000000000000000000000000000$

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोंन्
४ ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोंन्
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोंन् | ३१-डिसें
अलेखाप
जावींपूर्वी)
(-)
(-)
(-)
(-)
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
(,
)))))))))))))))))))))))))))))))))

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०
८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
For I
Advocates & Attorneys
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www | vn Planning
sd/-
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
01.

 | प ढ
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धार
स्थय
दिन
 | ोने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इव्
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
तर कंपनी आयर्ड्
ज/ योग्य दावेदार्राकडू
ज/ योग्य दावेदारांकडू
ज : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, : | ता येत नाहीत.
किंदी सेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या ररि
वर बी, जॉट नं.
! ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंद
२०२३ | आणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
गि इक्विटी शेअस्री/
पेल्ट्रार आणि ट्रान्स
39–३२, गरीबॉव
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
हा ही मिळाल्यास,
www.til.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या :
टी शेअसंवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडप्
कंपनी सेक्रेटरी उ | ही स्वरूपात का
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीनट,
आत करावा. र
कोणताही द
सड्री/न
सड़ी/-
विधी पारेख
साणि कंप्लाय-
 | या इक्विटी
देण्यात येते
णताही दावा
वर्नॉलॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर |
| at martine advantige and/autor graduation under available and/autor graduation graduation graduation graduation graduation graduation gr

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील अ. तपशील १ प्रवर्तनातून एक्रूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
४ ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बी- | ३१-डिसें अलेखा ग्रावींपूर्वी) (-)<

 | संपलेली तिमाही
-२०२२ ३०-सप्टें-२०२२
रिक्षित अलेखापरिक्षित
०.००७ ०.५४०
८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
erozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
For I
Advocates & Attorneys
Billel Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www | vn Planning
sd/-
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
o1.
vlexservices.in
 | पढः
शेअ
आहे
अस
विर्ग
हेंद्राग
नाही
धारण
स्थय
दिन
 | नि हस्तांतरित कपर
स्वटिंफिकेटषा / इविं
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
तर कंपनी आयई
5/योग्य दावेदार्चकडू
5 : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS | ता येत नाहीत.
केवटी सेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा र बी, ज्वॉट नं.
र ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंव
२०२३ | आणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
ग इविचटी शेखरी
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अाल्यापासून सात
आल्यापार्फ्त या इकि
हा ही मिळाल्यास,
www.ril.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडप्
कंपनी सेक्रेटरी उ | ही स्वरूपात का
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीनट,
आत करावा. र
कोणताही द
सड्री/न
सही/-
विधी पारेख
साणि कंप्लाय-
 | या इक्विटी
देण्यात येते
णताही दावा
वर्नॉलॉजीस
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर |
| $\left \underbrace{\left \frac{1}{1} \left \frac$
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील क्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वोंन्
४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वोंन्
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
 | ३१-डिसें अलेखाप गावींपूर्वी) (-) </td <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)</td> <td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)</td> <td>प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)</td> <td>(रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२</td> <td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind</td> <td>vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
o1.
.lexservices.in
MULL
ustrial Estate, C</td> <td>पद्धः
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धारः
दिन
दिन</td> <td>निने हस्तांतरित कपर
स्वटिंकिकेटषा / इविं
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा व
देड ', सिलेनियम टो
तर कंपनी आयई
इ/ योग्य दावेदार्याकडू
इ : गुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac</td> <td>ता येत नाहीत.
किंदेरी सेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रंते
वा कंपनीच्या रंते
त्व कंपने प्लॉट नं.
हे सुरुमा छापून
पीएफ प्राधिकरए
न कधी आणि केंव
२०२३
(INI
d, Andheri (E</td> <td>आणि म्हणून नाग
यवहार न करणे किं
1 इविचटी शेखरी,
उं9-३२, गचीबॉव
अाल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
www.ril.com</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडप्
कंपनी सेक्रेटरी उ</td> <td>ही स्वरूपात का
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीनट,
आत करावा. र
कोणताही द
सड्री/न
सही/-
विधी पारेख
साणि कंप्लाय-</td> <td>या इक्विटी
देण्यात येते
णताही दावा
वर्नॉलॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर</td>

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind | vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
o1.
.lexservices.in
MULL
ustrial Estate, C | पद्धः
शेअ
आहे
अस
लिगि
हैंद्राग
नाही
धारः
दिन
दिन

 | निने हस्तांतरित कपर
स्वटिंकिकेटषा / इविं
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा व
देड ', सिलेनियम टो
तर कंपनी आयई
इ/ योग्य दावेदार्याकडू
इ : गुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac | ता येत नाहीत.
किंदेरी सेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रंते
वा कंपनीच्या रंते
त्व कंपने प्लॉट नं.
हे सुरुमा छापून
पीएफ प्राधिकरए
न कधी आणि केंव
२०२३
(INI
d, Andheri (E | आणि म्हणून नाग
यवहार न करणे किं
1 इविचटी शेखरी,
उं9-३२, गचीबॉव
अाल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
www.ril.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
नान्य करेल.
रिलायन्स इंडप्
कंपनी सेक्रेटरी उ | ही स्वरूपात का
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीनट,
आत करावा. र
कोणताही द
सड्री/न
सही/-
विधी पारेख
साणि कंप्लाय- | या इक्विटी
देण्यात येते
णताही दावा
वर्नॉलॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर
 |
| $ \frac{1}{\sqrt{16}} 1$
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर तपशील क. तपशील श प्रवर्तनातून एक्रूण उत्पन्न २ कालाबधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालाबधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीन
४ कालावधीसाठी करोत्तर तिव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीन
५ कालावधीसाठी एक्रूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
६ समभाग भांडवल
 | ३१-डिसें अलेखा गावींपूर्वी) (-) <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)</td> <td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)</td> <td>प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)</td> <td>(रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२</td> <td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMA FORK
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor</td> <td>vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
hy House,
01.
kexservices.in
whether the state, of
the state, of
the state, of the state, o</td> <td>पढर
होअ
आहे
अस
तिर्मि
हेंद्राग
नाही
धार
दिन
दिन
दिन
दिन
रितिन
दिन</td> <td>ोने हस्तांतरित कपर
सार्टेफिकेटमा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ रेथे
तार कंपनी आयई
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac
Pithampur, Dist</td> <td>ता येत नाहीत.
केवटी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्स
ां ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INN
d, Andheri (E
1: Dhar-4547)</td> <td>आणि महणून नाग
यबहार न करणे किं
म इक्विटी शेअसं/)
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्याप</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेवा
(७) दिवसांच्या र
टी शेअर्सवरील
रान्य करेल.
रिलायन्स इंडर
साा
कंपनी सेक्रेटरी उ</td> <td>ही स्वरूपात
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट, ;
कोणताही द
सही/-
विथी पारेख
साणि कंप्लायन</td> <td>या इक्विटी
देण्यात येते
जताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर</td>
 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
 | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMA FORK
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor | vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
hy House,
01.
kexservices.in
whether the state, of
the state, of
the state, of the state, o | पढर
होअ
आहे
अस
तिर्मि
हेंद्राग
नाही
धार
दिन
दिन
दिन
दिन
रितिन
दिन
 | ोने हस्तांतरित कपर
सार्टेफिकेटमा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ रेथे
तार कंपनी आयई
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac
Pithampur, Dist | ता येत नाहीत.
केवटी सेअरचा व्य
(व्यक्ती)
द्वारे य
वा कंपनीच्या र्स
ां ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INN
d, Andheri (E
1: Dhar-4547) | आणि महणून नाग
यबहार न करणे किं
म इक्विटी शेअसं/)
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास्,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्यापास,
शाल्याप | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेवा
(७) दिवसांच्या र
टी शेअर्सवरील
रान्य करेल.
रिलायन्स इंडर
साा
कंपनी सेक्रेटरी उ
 | ही स्वरूपात
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट, ;
कोणताही द
सही/-
विथी पारेख
साणि कंप्लायन | या इक्विटी
देण्यात येते
जताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर |
| miniparating (

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
व) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीन्
अ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीन्
५ ५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कात्तर)
६ ६ समभाग भांडवल ७ मागील वर्षाच्या लेखापरीधित ताळेबंदात दाखविल्य | ३१-डिसें अलेखा गावींपूर्वी) (-) <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)</td> <td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)</td> <td>प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)</td> <td>(रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२</td> <td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMA FORK
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor</td> <td>vn Planning
sd/-
ex Services
a & Attorney
hy House,
of.
ulexservices.in
whether the state, C
vs:-256-257, Se
@sfil.in, Websi</td> <td>पद्धः
शेअ
आहे
अस
विलिमि
हैंद्राग
नाई
धार
स्थार
दिन
दिन
प्रि
स्थार
दिन
दिन
प्र
स्थार
के
अस
हैं
प्र
स्थार
दिन
म
कि
मि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि</td> <td>ोने हस्तांतरित कपर
सार्टेफिकेटमा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ रेथे
तार कंपनी आयई
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac
Pithampur, Dist</td> <td>ता येत नाहीत.
केवटी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्स
ां ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INN
d, Andheri (E
1: Dhar-4547)</td> <td>आणि म्हणून नाग
म्वहार न करणे किं
ने इतियदी शेखरी,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
आव्यापासून सात
आयार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
www.til.com
www.til.com</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
फर एजंट म्हणजेय
(७) दिवसांच्या १
(७) दिवसांच्या १
टी शेअर्सवरील
तान्य करेल.
रिलायन्स इंढर
साा
कंपनी सेक्रेटरी उ
LLIM
0 093
(Rupees</td> <td>ही स्वरूपात
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट, ;
आत करावा:
कोणताही
द्मी पारेख
सही/-
विभी पारेख
साणि कंप्लाय-</td> <td>या इक्विटी
देण्यात येते
जताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुठ
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर</td>

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Ban
11, Homi Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMA FORK
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor | vn Planning
sd/-
ex Services
a & Attorney
hy House,
of.
ulexservices.in
whether the state, C
vs:-256-257, Se
@sfil.in, Websi
 | पद्धः
शेअ
आहे
अस
विलिमि
हैंद्राग
नाई
धार
स्थार
दिन
दिन
प्रि
स्थार
दिन
दिन
प्र
स्थार
के
अस
हैं
प्र
स्थार
दिन
म
कि
मि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
 | ोने हस्तांतरित कपर
सार्टेफिकेटमा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ रेथे
तार कंपनी आयई
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONS
kali Caves Roac
Pithampur, Dist | ता येत नाहीत.
केवटी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्स
ां ही सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INN
d, Andheri (E
1: Dhar-4547) | आणि म्हणून नाग
म्वहार न करणे किं
ने इतियदी शेखरी,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गचीबॉव
आव्यापासून सात
आयार्फत या इकि
हा ही मिळाल्यास,
www.til.com
www.til.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
फर एजंट म्हणजेय
(७) दिवसांच्या १
(७) दिवसांच्या १
टी शेअर्सवरील
तान्य करेल.
रिलायन्स इंढर
साा
कंपनी सेक्रेटरी उ
LLIM
0 093
(Rupees | ही स्वरूपात
बाबतीत को
:: ''केफिन टे
ल डिस्ट्रीक्ट, ;
आत करावा:
कोणताही
द्मी पारेख
सही/-
विभी पारेख
साणि कंप्लाय-
 | या इक्विटी
देण्यात येते
जताही दावा
क्वनॉलॉजीस
नानक्रमगुठ
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ढ करिता
स ऑफिसर |
| $ \psi $ yrtyrt $ \psi $ yrtyrt $ \psi $ $ \psi$
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर तपशील श्र. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एक्रूण उत्पन्न २ कालाबधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालाबधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीन्
४ कालावधीसाठी करोत्तर तिव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीन्
५ कालावधीसाठी एक्रूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक
उत्पन्न (कातार)
६ समभाग भांडवल ७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्स
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) | ३१-डिसें अलेखा ग्रावींपूर्वी) (-)<

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, 4
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
Advocate
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance | vn Planning
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
kexservices.in
whether the second
stantal Estate, C
whether the second
stantal State, C
stantal State, C
stantal State, C
stantal State, C
stantal State, C
stantal State, C
state, C
stantal State, C
state, C
sta | पढः
शेअ
आसे
जिती
हिंद्राग
हिंद्राग
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
 | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटचा / इवि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देखा, देखा
के मंग्रे के सार्व
के मंग्रे के सुवारी,
ONSS
kali Caves Roac
Pithampur, Disf
LafiLin, CIN :- L1
Inded Year Ended
 | ता येत नाहीत.
केवटी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्स
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INNI
२०२३
(INNI
२०२३
(INNI
२०२३
(INNI
२०२३
२०२३
(INNI
२०२२
२०२३
२०२३
२०२२
२०२२
२०२२
२०२२
२०२ | अॉणि म्हणून नाग
यवहार न करणे किं
1 इक्विटी शेअर्स/)
जेस्ट्रार आणि ट्रान्स
39–32, गर्चीबॉव
1 आल्यापासून सात
39–32, गर्चीबॉव
1 आल्यापासून सात
39–32, गर्चीबॉव
1 आल्यापासून
1 किं
1 कि
1 कि
1 कि
1 कि
1 कि
1 कि
1 कि
1 कि
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
का, फायनानशीय
(७) दिवसांच्या श
(७) दिवसांच्या श
टी. शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी संक्रेटरी उ
LIIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon | ही स्वरूपात
बाबत सुधना
ः बाबतीत को
ः '' केफिन दे लिस्ट्रेविट,
आत करावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/–
विश्वी पारेख
माणि कंप्लायन
In Lakhs exa
D
ths ended | या इक्विटी
देण्यात येते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस्न
गानक्रम्भुडा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
क करिता
स ऑफिसर
Year Ended
 |
| (1) (1) $(2, 0, 0^{2})$ $(0, 0, 0^{2})$ <td>३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
अन्तावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
बार्बावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बान्
अ कालावधीसाठी एकूण मर्वसमावेशक उत्पन्न (कताला
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
द समभाग भांडवल ७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाळविल्ल
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ</td> <td>३१-डिसें अलेखा ग्रावींपूर्वी) (-)<</td> <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)</td> <td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)</td> <td>प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)</td> <td>(रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२</td> <td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, 4
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I</td> <td>239 of Town Planning Sche
rrozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bombu
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Quarter Ende
31.12.2022 30.09.2022</td> <td>vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
01.
.lexservices.in
MULL
ustrial Estate, (
cs:- 256-257, Se
@sfil.in, Websi
STANDALOI
1 Nine I
31.12.2021 31.12.21</td> <td>पढः
शेअ
आहे
अस
वितिनि
दे
पार
दिन
दिन
दिन
पि
कि
पि
कि
कि
वितन
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि</td> <td>ते हस्तांतरित कपर
सटिंकिकेटचा / इधि
कोणत्याही व्यक्ती
तत्ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क,/योग्य दावेदारांकडू
क,/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: न १४ फेब्रुवारी, :
SafiLin, CIN :- Li
SafiLin, CIN :- Li
11000 Year Ended
22021 31.03.2022</td> <td>ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या रर्
स्वा स्वूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INNI)
देव्य239MH198
24239MH198
2002 30
2002 30
31.12.2022 30</td> <td>अॉणि म्हणून नाग
यवहार न करणे किं
। इक्विटी शेअस्री,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
39-३२, गरीबॉवॉ
(आल्यापासून सात
39-३२, गरीबॉवॉ
(आल्यापासून सात
जामार्फत या इकि
हा मिळाल्यास,
www.til.com
DIA)
:) Mumbai - 40
75
88PLC047759
COI
ter Ended
1.09.2022 31.12.2</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेखर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon
021 (31.12.2022</td> <td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
: ''केफिन टे
आत करावा. त
कोणताही द
सट्टीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गांगि कंप्लायन
II कि कंप्लायन
II कि कि क
प्रा
II Lakhs ex
D
ths ended
31.12.2021</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
क्वॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
copt EPS)
Year Ended
31.03.2022</td>

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
अन्तावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
बार्बावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बान्
अ कालावधीसाठी एकूण मर्वसमावेशक उत्पन्न (कताला
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
द समभाग भांडवल ७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाळविल्ल
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ | ३१-डिसें अलेखा ग्रावींपूर्वी) (-)<

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४) | (रु. दशलक्षात)
संपत्लेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, 4
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I
 | 239 of Town Planning Sche
rrozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bombu
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Quarter Ende
31.12.2022 30.09.2022 | vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
ay House,
01.
.lexservices.in
MULL
ustrial Estate, (
cs:- 256-257, Se
@sfil.in, Websi
STANDALOI
1 Nine I
31.12.2021 31.12.21
 | पढः
शेअ
आहे
अस
वितिनि
दे
पार
दिन
दिन
दिन
पि
कि
पि
कि
कि
वितन
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
कि
 | ते हस्तांतरित कपर
सटिंकिकेटचा / इधि
कोणत्याही व्यक्ती
तत्ता तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टो
ाद – ५०० ०३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क,/योग्य दावेदारांकडू
क,/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: न १४ फेब्रुवारी, :
SafiLin, CIN :- Li
SafiLin, CIN :- Li
11000 Year Ended
22021 31.03.2022 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या रर्
स्वा स्वूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंव
२०२३
(INNI)
देव्य239MH198
24239MH198
2002 30
2002 30
31.12.2022 30 | अॉणि म्हणून नाग
यवहार न करणे किं
। इक्विटी शेअस्री,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
39-३२, गरीबॉवॉ
(आल्यापासून सात
39-३२, गरीबॉवॉ
(आल्यापासून सात
जामार्फत या इकि
हा
मिळाल्यास,
www.til.com
DIA)
:) Mumbai - 40
75
88PLC047759
COI
ter Ended
1.09.2022 31.12.2 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेखर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon
021 (31.12.2022 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
: ''केफिन टे
आत करावा. त
कोणताही द
सट्टीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गांगि कंप्लायन
II कि कंप्लायन
II कि कि क
प्रा
II Lakhs ex
D
ths ended
31.12.2021
 | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
क्वॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
copt EPS)
Year Ended
31.03.2022 |
| Subject

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (नरोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
६ समभाग भांडवल
७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी इ. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलमूत | ३१-डिसें अलेखाग जावींपूर्वी) (() (जावींपूर्वी) (() (

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिक्षित अलेखापरिक्षित ०००७ ०.२४० ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ०.०९०) (०.०६९)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापर्गिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
०.०९१
९३.३२७
(०.२०८) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
९३.३२७
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Schemel I of Vie
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Bai
11, Horni Modi S
Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1
SYNCC
Sr. Particulars
 | 239 of Town Planning Sche
prozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
rile Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: www
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Quarter Ender
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
.lexservices.in
MULL
ustrial Estate, C
(sc: -256-257, Se
@sfil.in, Websi
STANDALOI
d Nine 1
31.12.2021 31.122
Un-audited Un-aud
 | पढः
शेअअस
जिति
विंती
वैंदाग
नाई
थाए
स्थार
दिन
दिन
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्व
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
द – ५००० २३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
SfiLin, CIN :- Li
uded Year Ended
2.2021 [31.03.2022
udited Audited | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
वा कंपनीच्या रपि
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंद
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | अॉणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
। इक्विटी शेअस्री,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
39–३२, गवीबॉव
(आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
श्रिण्ट्राय
ही मिळाल्यास,
www.til.com
DIA)
:) Mumbai - 40
75
IBPLC047759
COI
ter Ended
J.09.2022 [31.12.1
n-audited Un-aud
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या :
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mont
021 31.12.2022
tad Un-audited | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतति को
: ''केफिन टे
जोत किस्ट्रीवट,
आत करपावा. त
कोणताही
द्विधी पारेख
नागि कंप्लायन
विधी पारेख
नागि कंप्लायन
In Lakhs ex
D
ths ended
31.12.2021
Un-audited
 | या इविवटी
देण्यात वेते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
(Copt EPS)
Year Ended
31.03.2022 |
| All address

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालाबधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
बार्ताद्रात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्ता
अ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्ता
५ आलावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
६ समभाग भांडवल
७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वर्गळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
बी) सीम्विकृत | ३१-डिसें अलेखाग जावींपूर्वी) (() (जावींपूर्वी) (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() ()

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिक्षित अलेखापरिक्षित ०००७ ०.२४० ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ०.०९०) (०.०६९)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापर्गिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
०.०९१
९३.३२७
(०.२०८) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
९३.३२७
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of Vie
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I
Sr. Particulars
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Planr
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMNECONSTRUCTURE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33 | vn Planning
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
kexservices.in
ay House,
01.
kexservices.in
ay House,
01.
ay House,
01. | पढः
शेअ
आसे
अस
विति
दिन
नहीं
यार
स्थय
दिन
दिन
दिन
प्रि
स्थि
दिन
प्र
स्थ
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन

 | निने हस्तांतरित कपर
स्वटिंफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
स्वी देखा सिलेनियम दो
देखा सिलेनियम दो
देखा सिलेनियम दो
सेलेनियम दो
देखा सिलेनियम दो
स्वी देखा सिलेनियम दो
सेलेनियम दो
देखा सिलेनियम दो
सेलेनियम दो
सिलेनियम दो
सेलेनियम सिलेनियम दो
सेलेनियम दो
सेलेनियम सिलेनियम दो
सेलेनियम सिलेनियम दो
सेलेनियम सिलेनियम दो
सेलेनियम सिलेनियम सिलेन | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या रर्
मे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंव
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
(INN)
२०२३
२०२३
(INN)
२०२३
२०२३
२०२३
२०२३ | आणि महणून नाग व्यवहार न करणे किं ग्रह्मर आणि ट्रान्स
उन-३२, गरीबॉवं
(आल्यापासून सात
)गामार्फत या इकि
हा ही मिळाल्यास, www.ril.com DIAD bancarter, and the
state of the state of the state of the
state of the
state of the
state of the
state of the
state of the
state of th | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर संटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
ती, फायनानशीय
(७) दिवसांच्या श
टि शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी संक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
<u>Nine Monto
021 31.12.2022
Ind Un-audited</u>
4 17110.48
 | ही स्वरूपात
बाबत सुचना
बाबतीत को
: ''केफिन टे
खिस्ट्रीवट,
आत करावा. त
कोणताही द
सद्दीज लिमिटे
सद्दीज लिमिटे
सद्दीज -
विधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी पारेख
गांगि कंप्लाय-
खिसी के क्लान
के किस्ट्रीय
स्वी के क्लान
के किस्ट्रीय
स्वी के किस्ट्री
के किस्ट्रीय
स्वी के किस्ट्री
के किस्ट्री
क | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
coept EPS)
Year Ended
31.03.2022
Audited
23165.57 |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कतातादे
(प्रग्तेतरा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कतातादे
(करोतरा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
ह समभाग भांडवल
७ ७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखबिल्व
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी इ. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूल्मूत
बी) सीम्थिकृत कंपनीच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खाल | ३१-डिसें अलेखाग जावींपूर्वी) (() (जावींपूर्वी) (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() (() ()

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ०.००९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०१२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
०.०९१
९३.३२७
(०.२०८)
(०.२०८) | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
९३.३२७
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of Vie
On or towards the East: Final Plot Nos
II of Vie Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email I
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email I
Sr. Particulars
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Planr
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
OMON FORS
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
3112.2023 20.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
vy House,
o1.
vy House,
o1.
vextral Estate, of
ks:- 256-257, Se
@still.in, Websi
STANDALOI
1.112.2021 31.12.2
Un-audited Un-audited
5946.14 17110
598.89 1629
 | पढः
शेअअ
जाते
वित्ते
हैंद्रा-
नाही
धार
स्थाद
दिन
प्रा
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोण्टयाही व्यक्ती
ना, तर त्याने असा दा
द - ५००० ३२ रोथे
तस कंपनी आयर्ड्
इ/ रोग्य दावेदाचंकडू
इ/ रोग्य दावेदाचंकडू
क : १४ फेब्रुवारी, :
Southar Audited
Pithampur, Dist
Lsfilin, CIN :- L2
audited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
ां कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या रा
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | अॉणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
। इक्विटी शेअस्री,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
91–32, गरीबॉव
अल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा टी मिळाल्यास,
www.til.com
DIA)
:) Mumbai
- 40
75
18PLC047759
COI
ter Ended
0.09.2022 31.12.1
n-audiad Un-aud
5736.33 5946.
536.25 598.1 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या :
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडम
सार्म
कंपनी संक्रेटरी अ
LIIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
021 31.12.2022
Isid Un-audiad
14 17110.48
9 1628.86 | ही स्वरूपात
बाबतत सुघना
बाबतीत को
:: ''केफिन टे
खिर्प्री कर
आत करपावा. त
कोणताही
द
सही/–
विथी पारेख
गाणि कंप्लायन
विथी पारेख
गाणि कंप्लायन
बिस्टी म्
विधी पारेख
गाणि कंप्लायन
के काded
31.12.2021
Un-audide
16772.31
2045.94
 | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुठा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
Year Ended
231.03.2022
Audited
23165.57
2615.18 |
| Second valueSecond valueSecond valueSecond valueCecond value<

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील ३ अर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
३ ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
५ ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
५ ५ कालावधीसाठी करपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कोतार)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
५ ५ कालावधीसाठी करपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कतातारे
५ ५ कालावधीसाठी करात्र सर्वसमावेशक उत्पन्न (कतातारे
५ ५ कालावधीसाठी करात्र सर्वसमावेशक उत्पन्न (कतातारे
५ ५ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखबिल्
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ / – चे) अर्खांडित अ
कामकाजासाठी
ए) मूल्मूत
बी) सीम्विकृत कंपनिच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खाल
अ. | ३१-डिसें अलेखाग अलेखाग गार्वी'पूर्वी) (() (() (() (() (() (() (() (() (गाप्रमाणे राखीन (() (गणि खंडित (() (तील प्रमाणे : (

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ शिक्षित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ०.०९०) (६.४२३) ०.०९०) (६.४२३) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ४.५८९२ (०.०६९)

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
संपलेले न | प्र निष्क्तथाँचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापर्राक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(०.०९१
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८) | (रु. दशलक्षात) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (०.२८६) (०.२८६) (०.२८६) (०.२८६) (०.२८६) (०.२८६)
 | On or towards the West: Final Plot No. Parle and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of Vierent On or towards the East: Final Plot No. Scheme II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, A 28, 3rd Floor, New Bar 11, Horni Modi S 11, Horni Modi S Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 Net Proft/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Proft/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Planr
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
OMON FORS
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
3112.2023 20.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
vy House,
o1.
vy House,
o1.
vextral Estate, of
ks:- 256-257, Se
@still.in, Websi
STANDALOI
1.112.2021 31.12.2
Un-audited Un-audited
5946.14 17110
598.89 1629
 | पढः
शेअअ
जाते
वित्ते
हैंद्रा-
नाही
धार
स्थाद
दिन
प्रा
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
प्रि
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्थार
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
स्य
 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोण्टयाही व्यक्ती
ना, तर त्याने असा दा
द - ५००० ३२ रोथे
तस कंपनी आयर्ड्
इ/ रोग्य दावेदाचंकडू
इ/ रोग्य दावेदाचंकडू
क : १४ फेब्रुवारी, :
Southar Audited
Pithampur, Dist
Lsfilin, CIN :- L2
audited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
ां कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या रा
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | अॉणि म्हणून नाग
यबहार न करणे किं
। इक्विटी शेअस्री,
जेस्ट्रार आणि ट्रान्स
91–32, गरीबॉव
अल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा टी मिळाल्यास,
www.til.com
DIA)
:) Mumbai - 40
75
18PLC047759
COI
ter Ended
0.09.2022 31.12.1
n-audiad Un-aud
5736.33 5946.
536.25 598.1
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या :
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडम
सार्म
कंपनी संक्रेटरी अ
LIIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
021 31.12.2022
Isid Un-audiad
14 17110.48
9 1628.86 | ही स्वरूपात
बाबतत सुघना
बाबतीत को
:: ''केफिन टे
खिर्प्री कर
आत करपावा. त
कोणताही
द
सही/–
विथी पारेख
गाणि कंप्लायन
विथी पारेख
गाणि कंप्लायन
बिस्टी म्
विधी पारेख
गाणि कंप्लायन
के काded
31.12.2021
Un-audide
16772.31
2045.94
 | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुढा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
coept EPS)
Year Ended
31.03.2022
Audited
23165.57 |
| $\frac{1}{\sqrt{14}} \frac{1}{\sqrt{14}} \frac{1}$
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कतातादे
(प्रग्तेतरा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कतातादे
(करोतरा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
ह समभाग भांडवल
७ ७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखबिल्व
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी इ. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूल्मूत
बी) सीम्थिकृत
 कंपनीच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खाल | ३१-डिसें अलेखाग व बार्वीपूर्वी) (/ (-) (/ (-) (/ (तर) (/ (-) (/ (माठी नफा/तोटा (/ (माठी नफा/तोटा (/ (ग्राप्रमाणे राखीव (/ (गणि खंडित (/ (गणि प्रमाणे : (/

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ शिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ०.००९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ४पलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टे-२०२२

 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७) | त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१४.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्षांचा उ
ऊ महिने
३१-डिसें-२०२१
अलेखापर्राक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०१)
тऊ महिने
३१-डिसें-२०२१ | (रु. दशलक्षात) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२३.३२७) (०.२८६) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe
On or towards the South: Nehru Road,
Scheme II of Vie
On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle
Date: 15.02.2023
Place: Mumbai
Lex Services, J
28, 3rd Floor, New Bai
11, Homi Modi S
Tel: +91 22 4003444 / 40036666. Email I
Fel: +91 22 4003444 / 40036666. Email I
Sr. Particulars
Sr. Particulars
 | 239 of Town Planning Sche
rrozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bombu
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexservices.in Website: www
OMN FORR
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94 | vn Planning
sd/-
ex Services
e & Attorney
by House,
01.
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in
verservices.in | प्रदुः
शेअअ
जाते
विति
विंदा
नार्ह
यारः
स्थित
दिन
प्रि
स्थित
दिन
प्रि
स्थित
दिन
प्र
स्थित
दिन
प्र
स्थित
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन

 | निने हस्तांतरित कपर
सर्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
देड", सिलेनियम टां
तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
Static Caves Roar
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
ded Year Ended
2.2021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
मं सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कधी आणि केंद्र
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं प्रवहार न करणे किं इविंग्दरे शेअस्री, अस्ट्रार आणि ट्रान्स
39-32, ग्रनीबॉवं शामार्फत या इकि
हा विविकाल्यास, www.til.com DIAD BepLco47759 COI ter Ended 0.09.2022 31.12.3 n-auditad 0.736.33 5946 536.25 598.1
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेजर संटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon
021 31.12.2022
tad Un-audited
14 17110.48
19 1628.86 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
आत करपावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
I TTE
In Lakhs ex
D
In Lakhs ex
D | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुठा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
Year Ended
231.03.2022
Audited
23165.57
2615.18
 |
| tìl \overline{xth} $(2, \varepsilon_0 t)$ $-\varepsilon_c x 2 x q$ $(4, \varepsilon_1 \varepsilon_2 t)$ $(2, \varepsilon_0 \cdot t)$ <th< td=""><td>३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व २ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
अ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) ६ मामागा भांडवल ७ माणित वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी इ. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
वी) सीम्यिकृत अ. तपशील</td><td>३१-डिसें अलेखाग बार्वीपूर्वी) (-)</td><td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिधित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२२) ८.३८० (६.४२२२२) ८.३८०</td><td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
११-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित</td><td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)</td><td>प्र निष्क्षर्थांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापर्गिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
पऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित</td><td>(रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
९३.३२७
(०.२८६)
(०.२८६)
(०.२८६)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित</td><td>On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of Vo. Scheme II of Vo. On or towards the East: Final Plot No. II of Vile Parie Final Plot No. II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax, (a Exceptional and/or Extraordinary Items)</td><td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: www
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 414.51 359.84</td><td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral 112.2021 31.12.2
598.89 1629
598.89 1629
401.31 1160</td><td>प्रदुः
शेअअस
जिति
विंती
वैदाग
नाह
याए
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन</td><td>निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
द - ५००० २३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
Station Consol
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
udded Year Ended
2.2021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04</td><td>ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
वा कंपनीच्या रपि
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि महणून नाग विंत् स्टणून नाग विंत् न करणे किं प्रवहार ना करणे किं अस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि शामार्फत या इकि हा मिळाल्यासा, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended J.09.2022 31.12.1 n-audited Un-aud 536.25 598.3 536.25 598.3 359.15 401.3</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
<u>Nine Mont
121 31.12.2022</u>
134 17.110.48
19 1628.86
19 1628.86</td><td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
आत करपवा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सत्ती/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
In Lakks exa
In Lak</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
D
Year Ended
31.03.2022
<u>Audited</u>
23165.57
2615.18
2617.59
1979.04</td></th<>
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व २ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
अ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बीन्
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) ६ मामागा भांडवल ७ माणित वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी इ. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
वी) सीम्यिकृत अ. तपशील | ३१-डिसें अलेखाग बार्वीपूर्वी) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिधित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३)
 ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२३) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८५० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२) ८.३८० (६.४२२२२) ८.३८० (६.४२२२२) ८.३८०
 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
११-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित | त्रित
संपलेले
न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | प्र निष्क्षर्थांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापर्गिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
पऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित | (रु. दशलक्षात)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
०.३६२
९३.३२७
(०.२८६)
(०.२८६)
(०.२८६)
संपलेले वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखापरिक्षित
 | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of Vo. Scheme II of Vo. On or towards the East: Final Plot No. II of Vile Parie Final Plot No. II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax, (a Exceptional and/or Extraordinary Items)
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
/ile Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: www
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 414.51 359.84 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral 112.2021 31.12.2
598.89 1629
598.89 1629
401.31 1160 | प्रदुः
शेअअस
जिति
विंती
वैदाग
नाह
याए
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन

 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
द - ५००० २३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
Station Consol
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
udded Year Ended
2.2021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
वा कंपनीच्या रपि
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि महणून नाग विंत् स्टणून नाग विंत् न करणे किं प्रवहार ना करणे किं अस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि शामार्फत या इकि हा मिळाल्यासा, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended J.09.2022 31.12.1 n-audited Un-aud 536.25 598.3 536.25 598.3 359.15 401.3
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
<u>Nine Mont
121 31.12.2022</u>
134 17.110.48
19 1628.86
19 1628.86 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
आत करपवा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सत्ती/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
In Lakks exa
In Lak | या इक्विटी
देण्यात वेते
जगॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
D
Year Ended
31.03.2022
<u>Audited</u>
23165.57
2615.18
2617.59
1979.04
 |
| 7 Reserves (accluding Revulation Reserve as shown) 0.00

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी-
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
६ समभाग भांडवल
७ मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूत्यांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलमूत
बी) सीम्यिकृत अ. तपशील
क्र. ए उलाढाल | ३१-डिसें अलेखाग जावींपूर्वी) (-) </td <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्चित अलेखापरिश्चित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (१.९६२) ४.७२९६ २.९२६</td> <td>एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.२२)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१४.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८)
(१८.३४)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८</td> <td>प्र निष्क्षर्थांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापारिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४२४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
उ.महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापारिक्षित
६.५६७</td> <td>(रु. दशलक्षात) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२२६) (२६.६६०) (२३.३२७) (२२८६) (२२.२८६) (२२८२६) (२२८२६) (२२८२६) (२२८२२६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५०</td> <td>On or towards the West: Final Plot No. Parle and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V. On or towards the East: Final Plot Nos I of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai I for the parle date: 1, Horni Modi S Tel: +91.22.40034444 / 40036666. Email: I for the parle date: I for the parle date: Sr. Particulars 1 for the Income from Operations 2 Net Profft/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profft/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 1 Total Compretensive Income for the period fiber or tax, Exceptional and/or Extraordinary items) 1 Total Compretensive Income for the period fiber period fiber for the period fiber for the period fiber for the period fiber for the period fiber fiber for fiber fiber</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal
Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
Composition of the street of</td> <td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral 112.2021 31.12.2
598.89 1629
598.89 1629
401.31 1160</td> <td>प्रदुः
शेअअस
जिति
विंती
वैदाग
नाह
याए
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन</td> <td>निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
द - ५००० २३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
Station Consol
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
udded Year Ended
2.2021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04</td> <td>ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
वा कंपनीच्या रपि
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td> <td>आणि महणून नाग विंत् स्टणून नाग विंत् न करणे किं प्रवहार ना करणे किं अस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि शामार्फत या इकि हा मिळाल्यासा, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended J.09.2022 31.12.1 n-audited Un-aud 536.25 598.3 536.25 598.3 359.15 401.3</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
<u>Nine Mont
121 31.12.2022</u>
134 17.110.48
19 1628.86
19 1628.86</td> <td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
आत करपवा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सत्ती/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
In Lakks exa
In Lak</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
क्वॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
Year Ended
31.03.2022
Audited
23165.57
2615.18
2617.59</td> | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्चित अलेखापरिश्चित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३)
८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (६.४२३) ८.३८५०) (१.९६२) ४.७२९६ २.९२६
 | एक
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
३१-डिसें-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६ | त्रित
संपलेले
न
३१-डिसें-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.२२)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१४.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८.३४)
(१८)
(१८)
(१८.३४)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८)
(१८ | प्र निष्क्षर्थांचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापारिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४२४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
उ.महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापारिक्षित
६.५६७ | (रु. दशलक्षात) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२२६) (२६.६६०) (२३.३२७) (२२८६) (२२.२८६) (२२८२६) (२२८२६) (२२८२६) (२२८२२६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५०
 | On or towards the West: Final Plot No. Parle and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V. On or towards the East: Final Plot Nos I of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai I for the parle date: 1, Horni Modi S Tel: +91.22.40034444 / 40036666. Email: I for the parle date: I for the parle date: Sr. Particulars 1 for the Income from Operations 2 Net Profft/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profft/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 1 Total Compretensive Income for the period fiber or tax, Exceptional and/or Extraordinary items) 1 Total Compretensive Income for the period fiber period fiber for the period fiber for the period fiber for the period fiber for the period fiber fiber for fiber
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exservices.in Website: www
Composition of the street of | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
ay House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral Estate, (
(xs:-256-257, Se
@sfil.in, Websi
stral 112.2021 31.12.2
598.89 1629
598.89 1629
401.31 1160 | प्रदुः
शेअअस
जिति
विंती
वैदाग
नाह
याए
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
प्रा
स्थार
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याने असा दा
द - ५००० २३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क्र/योग्य दावेदारांकडू
क: मुंबई
क: १४ फेब्रुवारी, :
Station Consol
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
udded Year Ended
2.2021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
 | ता येत नाहीत.
केंदी सेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या रपि
वा कंपनीच्या रपि
से सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
(INNIE
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि महणून नाग विंत् स्टणून नाग विंत् न करणे किं प्रवहार ना करणे किं अस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि शामार्फत या इकि हा मिळाल्यासा, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended J.09.2022 31.12.1 n-audited Un-aud 536.25 598.3 536.25 598.3 359.15 401.3 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सर्टिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
सा
कंपनी सेक्रेटरी उ
LINM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
<u>Nine Mont
121 31.12.2022</u>
134 17.110.48
19 1628.86
19 1628.86
 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
आत करपवा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सत्ती/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
In Lakks exa
In Lak | या इक्विटी
देण्यात वेते
जताही दावा
क्वॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
Year Ended
31.03.2022
Audited
23165.57
2615.18
2617.59 |
| R. atter HighT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dineor years Reach atter highT Harry à kial (feftezir Mileenvirant, avertage) kualto dinevertage) kualto dineor years <t< td=""><td>३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
३ ३ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
४ ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ४ कालावधीसाठी फूर्श सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ६ समभाग भांडवल
(फरोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
६ ६ समभाग भांडवल
(पुनर्मूत्वांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
बी) सोम्चिकृत छा तपशील
इ. ए उलाढाल
बाहाल ब करपूर्व नफा</td><td>३१-डिसं अलेखाप आलेखाप आलेखाप (-)</td><td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) - - - - - - .३.३२७ (६.४२३) - - .३.३२७ (६.४२३) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) </td><td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
४१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८)</td><td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)

(१८.३४८)

(१९.३४८)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)</td><td>प्र निष्क्षधाँचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४३४)
(२.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)</td><td> (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२५८) (२६.३५८) </td><td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of Vieral On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, J 28, 3rd Floor, New Bai 11, Homi Modi S 11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036665. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for to the period for tar tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (b Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive I</td><td>239 of Town Planning Sche
rrozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexervices.in Website: www
OOM FORM
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Endel</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14</td><td>vn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. ry House, off. ny House, off. strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 31.12.2021 13.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.30</td><td>प्रदुः
शेआ
आसे
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन</td><td>निने हस्तांतरित कपर
स्वटिंकिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देखा, तर कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : ने प्रे केंद्रवारी, :
Source
:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या र्रा
सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२२२
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२२
२३</td><td>आणि महणून नाग विंत् सिंग् निर्मे करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअर्स,' अंक्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि
हा निम्राल्यास, www.ril.com DIAD babe DIAD babe babe yww.ril.com DIAD babe babe ywww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com babe yww.ril.com COI ter Ended Jass Jass station yww.ril.com station yww.ril.com Jass yww.ril.com station Jass yww.ril.com</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर संटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
ली, फायनानशीय
ली, फायनानशीय
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप
केंपनी संक्रेटरी अ
LLIM
केंपनी संक्रेटरी अ
LLIM
केंपनी संक्रेटरी अ
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon
021 31.12.2022
ISOLIDATEI
14 17110.48
19 1628.86
19 1628.86
11 1159.71
6 1307.22</td><td>हि स्वरूपात
बाबत सुघना
ा बाबतीत को
: ''केफिन टे
आत करावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/–
विधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित-
वित-
वित्त-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वि</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
D
Year Ended
31.03.2022
<u>Audited</u>
23165.57
2615.18
2617.59
1979.04</td></t<>
 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
३ ३ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
४ ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ४ कालावधीसाठी फूर्श सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ६ समभाग भांडवल
(फरोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
६ ६ समभाग भांडवल
(पुनर्मूत्वांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
बी) सोम्चिकृत छा तपशील
इ. ए उलाढाल
बाहाल ब करपूर्व नफा | ३१-डिसं अलेखाप आलेखाप आलेखाप (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) - - - - - - .३.३२७ (६.४२३) - - .३.३२७ (६.४२३) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९)

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
४१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८) | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)

(१८.३४८)

(१९.३४८)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७) | प्र निष्क्षधाँचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४३४)
(२.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८) | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२५८) (२६.३५८)
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of Vieral On or towards the East: Final Plot Nos
II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, J 28, 3rd Floor, New Bai 11, Homi Modi S 11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036665. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for to the period for tar tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period for Tax (b Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive I
 | 239 of Town Planning Sche
rrozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@lexervices.in Website: www
OOM FORM
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Endel</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14 | vn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. ry House, off. ny House, off. strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 31.12.2021 13.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.2021 31.12.30
 | प्रदुः
शेआ
आसे
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
दिन
 | निने हस्तांतरित कपर
स्वटिंकिकेटचा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम दो
देख", सिलेनियम दो
देखा, तर कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : ने प्रे केंद्रवारी, :
Source :
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source:
Source: | ai येत नाहीत.
केंदी शेअरबा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्रा
वा कंपनीच्या र्रा
सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२२२
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२३
२३
२०२२
२३ | आणि महणून नाग विंत् सिंग् निर्मे करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअर्स,' अंक्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शामार्फत या इकि
हा निम्राल्यास, www.ril.com DIAD babe DIAD babe babe yww.ril.com DIAD babe babe ywww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com DIAD yww.ril.com babe yww.ril.com COI ter Ended Jass Jass station yww.ril.com station yww.ril.com Jass yww.ril.com station Jass yww.ril.com
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर संटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
ली, फायनानशीय
ली, फायनानशीय
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप
केंपनी संक्रेटरी अ
LLIM
केंपनी संक्रेटरी अ
LLIM
केंपनी संक्रेटरी अ
(Rupees
ISOLIDATEI
Nine Mon
021 31.12.2022
ISOLIDATEI
14 17110.48
19 1628.86
19 1628.86
11 1159.71
6 1307.22 | हि स्वरूपात
बाबत सुघना
ा बाबतीत को
: ''केफिन टे
आत करावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/–
विधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
बिधी पारेख
गांगि कंप्लाय-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
विधी नित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित्त-
वित-
वित-
वित्त-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वित-
वि | या इक्विटी
देण्यात वेते
जगॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
D
Year
Ended
31.03.2022
<u>Audited</u>
23165.57
2615.18
2617.59
1979.04 |
| and discontinued operations) - i 0.06 0.07 0.14 0.21 0.26 0.06 0.07 0.14 0.21 0.26 www.bseindia.com) will i wrw.bseindia.com) will i wrw.bseindia.com) will i wrw.bseindia.com) will i wrw.deccangoldmines.com) at surease wills. 0.06 0.07 0.14 0.21 0.26 0.06 0.07 0.14 0.21 0.2 untine a will will wrw.bseindia.com) will i wrw.deccangoldmines.com) at surease wills. 0.06 </td <td>३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) ६ ममभाग भांडवल
(पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलमूत
वी) सौम्विकृत अ. तपशील अ. तपशील अ. तपशील भ. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील</td> <td>३१-डिसं अलेखाप आलेखाप आलेखाप (-)</td> <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) - - - - - - .३.३२७ (६.४२३) - - .३.३२७ (६.४२३) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) </td> <td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
४१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)

(१८.३४८)

(१९.३४८)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)</td> <td>प्र निष्क्षधाँचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४३४)
(२.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)</td> <td> (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२५८) (२६.३५८) </td> <td>On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot No. Scheme II of V On or towards the East: Final Plot No. II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat 11, Homi Modi Steet Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 5 (Comprising Profit/(Loss) for the period (aft rax) 6 Equity Share Capital (Face value or Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Reserve as 1/-)</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Isilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@exservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00</td> <td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
hy House,
01.
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vex</td> <td>पढ शेश शेश आसे अस लिंगि हैंद्राग नहीं भाग लिंगि हैंद्राग नहीं भाग स्थय स्थय स्थय दिन स्थय स्थय स्थय स्थय<!--</td--><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम
टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंब
के : मे</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5</td><td>आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र</td><td>हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगाही दावा
बनालंगजुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53</td></td> | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) ६ ममभाग भांडवल
(पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलमूत
वी) सौम्विकृत अ. तपशील अ. तपशील अ. तपशील भ. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील म. तपशील | ३१-डिसं अलेखाप आलेखाप आलेखाप (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) ८.३८५५) (६.४२३) - - - - - - .३.३२७ (६.४२३) - - .३.३२७ (६.४२३) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९) .०.०९०) (०.०६९)

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
४१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८) | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)

(१८.३४८)

(१९.३४८)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७)
(०.१९७) | प्र निष्क्षधाँचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(२.४३४)
(२.४३४)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८)
(०.२०८) | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.२५८) (२६.३५८)
 | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot No. Scheme II of V On or towards the East: Final Plot No. II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat 11, Homi Modi Steet Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary Items) 5 (Comprising Profit/(Loss) for the period (aft rax) 6 Equity Share Capital (Face value or Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Reserve as 1/-)
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Isilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@exservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
hy
House,
01.
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vex | पढ शेश शेश आसे अस लिंगि हैंद्राग नहीं भाग लिंगि हैंद्राग नहीं भाग स्थय स्थय स्थय दिन स्थय स्थय स्थय स्थय </td <td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंब
के : मे</td> <td>ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5</td> <td>आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र</td> <td>हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
जगाही दावा
बनालंगजुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53</td> | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंब
के : मे | ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5 | आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंड प
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र | हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I | या इक्विटी
देण्यात वेते
जगाही दावा
बनालंगजुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53 |
| www.baselindla.undsauft www.baselindla.com www.baselin

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
३ ३ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
४ ४ कालावधीसाठी फूश सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ४ कालावधीसाठी फूश सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वी-
१ ४ कालावधीसाठी फूश सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा वगळून) ५ मागील वर्षाच्या संखियत ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूत्वांकित राखीव वगळून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलमूत
बी) सोम्चिकृत अ. तपशील
इ. ४ उलाढाल
बरपूर्व नफा
सी
करोत्तर नफा | ३१-डिसं अलेखाप बावींपूर्वी) (-) <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - - - ३.३२५० (६.४२३) - - - - - - - - ३.३२५७ (०.०६९) (०.०६९) (०.०६९) (०.०६९) (०.०६९) - - - - - - - - - - - (०.०६९) (०.०६९) (०.०६९) - - - - - - - - - - - - - - - - <t< td=""><td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
१२-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८)</td><td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)
(१८.३४८)

(१९.३४८)
(१९.१२२)
(१९.१२२)</td><td>म निष्क्तथाँचा उ ऊ महिने ३१-डिसॅं-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (०.२०८) (०.२०८) (०.२०८) (३.३२७ (१८.२०८) (१८.६५९) (१८.६५९)</td><td>(रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८)</td><td>On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Baa 11, Homi Modi S 11, Homi Modi S Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (aft and other comprehensive Income for th</td><td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Islial Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-auditad Un-auditad
5936.14 5736.33
Street Solos 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00</td><td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
hy House,
01.
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vex</td><td>पढ शेश शेश आसे अस लिंगि हैंद्राग नहीं भाग लिंगि हैंद्राग नहीं भाग स्थय स्थय स्थय दिन स्थय स्थय स्थय स्थय<!--</td--><td>निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य,
सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंबई
के : न्रे फेब्रुवारी, :
प्र</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5</td><td>आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र</td><td>हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगांतॉजॉम
बनॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2002
100
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74</td></td></t<></td> | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ तिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० (६.४२३) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - - - ३.३२५० (६.४२३) - - - - - - - - ३.३२५७ (०.०६९) (०.०६९) (०.०६९) (०.०६९) (०.०६९) - - - - - - - - - - - (०.०६९) (०.०६९) (०.०६९) - - - - - - - - - - - - - - - - <t< td=""><td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
१२-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८)</td><td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)
(१८.३४८)

(१९.३४८)
(१९.१२२)
(१९.१२२)</td><td>म निष्क्तथाँचा उ ऊ महिने ३१-डिसॅं-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (०.२०८) (०.२०८) (०.२०८) (३.३२७ (१८.२०८) (१८.६५९) (१८.६५९)</td><td>(रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८)</td><td>On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Baa 11, Homi Modi S 11, Homi Modi S Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (aft and other comprehensive Income for th</td><td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Islial Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-auditad Un-auditad
5936.14 5736.33
Street Solos 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00</td><td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
hy
House,
01.
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vex</td><td>पढ शेश शेश आसे अस लिंगि हैंद्राग नहीं भाग लिंगि हैंद्राग नहीं भाग स्थय स्थय स्थय दिन स्थय स्थय स्थय स्थय<!--</td--><td>निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंबई
के : न्रे फेब्रुवारी, :
प्र</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5</td><td>आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र</td><td>हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगांतॉजॉम
बनॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2002
100
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74</td></td></t<> | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
(०.०५७)
(०.०५७)
१२-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८) | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)

(१८.३४८)
(१८.३४८)

(१९.३४८)
(१९.१२२)
(१९.१२२) | म निष्क्तथाँचा उ ऊ महिने ३१-डिसॅं-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (०.२०८) (०.२०८) (०.२०८) (३.३२७ (१८.२०८) (१८.६५९) (१८.६५९)
 | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८)
 | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 28, 3rd Floor, New Baa 11, Homi Modi S 11, Homi Modi S Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (aft and other comprehensive Income for th | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Islial Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@lexservices.in
Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-auditad Un-auditad
5936.14 5736.33
Street Solos 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
hy House,
01.
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vexpervices.in
vex | पढ शेश शेश आसे अस लिंगि हैंद्राग नहीं भाग लिंगि हैंद्राग नहीं भाग स्थय स्थय स्थय दिन स्थय स्थय स्थय स्थय </td <td>निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंबई
के : न्रे फेब्रुवारी, :
प्र</td> <td>ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5</td> <td>आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र</td> <td>हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
जगांतॉजॉम
बनॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2002
100
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74</td> | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्", सिलेनियम टां
देख्य, सिलेनियम टां
देखें
के : मुंबई
के : मुंबई
के : न्रे फेब्रुवारी, :
प्र
 | ai येत नाहीत.
केंदी शेअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
d, Andheri (E
:: Dhar-45477
24239MH198
Quar
31.12.2022 30
Un-audhed U
5936.14 5
596.54
596.54
4114.49
526.06
9400.00 5 | आणि महणून नाग विं सिंग् न करणे किं विं इतियदी शेअर्स/) अंकट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापासून सात
शाल्यापास्त
शाण्या कें
राश्रिय कें
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के राश्र के राश्र के
राश्र के राश्र के | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या श
रिलायन्स इंडप्
स्ति प्रान्स इंडप्
केपनी सेक्रेटरी उ
रिलायन्स इंड प
केपनी सेक्रेटरी उ
रितायक्स इंड
रितायक्स इंड
र | हि स्वरूपात
बाबत सुधना
बाबतत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
In Lakhs exa
In In Lakhs exa
In Lakhs exa
I | या इक्विटी
देण्यात वेते
जगांतॉजॉम
बनॉलॉजॉम
नानक्रमगुडा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2002
100
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
 |
| c. Hind using united with the structure of the unit of

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालाबधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वा
४ कालावधीसाठी करोत्तर तिव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वा
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कातात)
(अपवादात्मक उत्पार्ग (क्वोका उत्पन्न (कातार)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वा
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कातार)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वा
४ कालावधीसाठी एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कातार)
(अपवादात्मक आणि/किंवा अगन्यसाधारण
वार्वा
४ कालावधीसाठी एत्येकी रु. १ /- चे) अखंडित अ
कामकावासाठी
ए) मुल्मूत
बी) सौम्विकृत
कंपनीच्या अलिप्त निष्कर्पांच्या संबंधात रकमा खाल
अ. प्र तपशील
करपूर्व
नफा
सी तपशील
म्हण्ड
सेवी ए उलाढाल
बी तपशील
करपूर्व
नफा
सी त्राहती म्हण्जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स
निष्कर्षांच्या (एकत्रित आणि अलिप्त) तपशीलवार वि | ३१-डिसं अलेखाप गावींपूर्वी) (-) <td>संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ गिरिक्षित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - -<!--</td--><td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिश्चित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
०.०४२
९३.३२७
१३.३२७
४२.२२१
अलेखापरिश्चित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८)</td><td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२९)
(०.१९७)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)</td><td>प्र निष्क्षधाँचा उ</td><td>(रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (२८२८६) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) खापरिक्षित वित्तीय</td><td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, 4 28, 3rd Floor, New Bat
11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 2 Net Proff/(Loss) for the period before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Exceptional and/or Extraordinary items) 5 In dother comprehensive income (after tax) 6 Equity Share Capital (Face value of Rs.1/- 1/
7 7 Reserves (e</td><td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbal – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: www</td><td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
y House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
v</td><td>पढः शेश्व अस अस अस अस अस अस अस विति देदा नर्ग्रह प्रार स्थर स्थर</td><td>निने हस्तांतरित कपर
सर्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्यांने असा दा
देड", सिलेनियम टां
ता द - ५०० ०३२ येथे
तार कंपनी आयर्ड
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
Constant
Kali Caves Roat
Pithampur, Dist
.sfili.n, CIN :- Li
Nded Year Ended
22021 31.03.2022
uditad Auditad
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
0.44 2100.74
9.53 8624.53
00 13597.63</td><td>বা येत नाहीत.
केंदी केंअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि
केंव
2023
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriantriantriant
2023)</td><td>आणि म्हणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअस्ति अस्त्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
आल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा विव्वाल्यास, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 31.12.1 n-auditad 0.9.2022 31.12.3 536.25 598.1 536.25 598.1 480.45 576. 0.00 0.00</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
0 1628.86
19 1628.86
19 1628.86
19 1628.86
11 1159.71
6 1307.22
53 9400.00</td><td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
जोत करेपाता.
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
विधी यारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधा विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि केप्लावन
विधी विधी विधी विधी विधी विधी विधी विधी</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगाती दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुड
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2015
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
10
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
</td></td> | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ गिरिक्षित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
 - - - - - - - - - - - - </td <td>एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिश्चित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
०.०४२
९३.३२७
१३.३२७
४२.२२१
अलेखापरिश्चित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८)</td> <td>त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२९)
(०.१९७)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)</td> <td>प्र निष्क्षधाँचा उ</td> <td>(रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (२८२८६) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) खापरिक्षित वित्तीय</td> <td>On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, 4 28, 3rd Floor, New Bat
11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 2 Net Proff/(Loss) for the period before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Exceptional and/or Extraordinary items) 5 In dother comprehensive income (after tax) 6 Equity Share Capital (Face value of Rs.1/- 1/
7 7 Reserves (e</td> <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbal – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: www</td> <td>vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
y House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
v</td> <td>पढः शेश्व अस अस अस अस अस अस अस विति देदा नर्ग्रह प्रार स्थर स्थर</td> <td>निने हस्तांतरित कपर
सर्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्यांने असा दा
देड", सिलेनियम टां
ता द - ५०० ०३२ येथे
तार कंपनी आयर्ड
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
Constant
Kali Caves Roat
Pithampur, Dist
.sfili.n, CIN :- Li
Nded Year Ended
22021 31.03.2022
uditad Auditad
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
0.44 2100.74
9.53 8624.53
00 13597.63</td> <td>বা येत नाहीत.
केंदी केंअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
2023
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriantriantriant
2023)</td> <td>आणि म्हणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअस्ति अस्त्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
आल्यापासून सात
गामार्फत या इकि
हा विव्वाल्यास, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 31.12.1 n-auditad 0.9.2022 31.12.3 536.25 598.1 536.25 598.1 480.45 576. 0.00 0.00</td> <td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
0 1628.86
19 1628.86
19 1628.86
19 1628.86
11 1159.71
6 1307.22
53 9400.00</td> <td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
जोत करेपाता.
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि
कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
विधी यारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधा विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि केप्लावन
विधी विधी विधी विधी विधी विधी विधी विधी</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
जगाती दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुड
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2015
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
10
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
</td> | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिश्चित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
०.०४२
९३.३२७
१३.३२७
४२.२२१
अलेखापरिश्चित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८) | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२९)
(०.१९७)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२) | प्र निष्क्षधाँचा उ
 | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (२८२८६) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) खापरिक्षित वित्तीय | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, 4 28, 3rd Floor, New Bat
11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Sr. Particulars 1 Total Income from Operations 1 2 Net Proff/(Loss) for the period before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Proff/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Exceptional and/or Extraordinary items) 5 In dother comprehensive income (after tax) 6 Equity Share Capital (Face value of Rs.1/- 1/
7 7 Reserves (e
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbal – 400 0
legal@lexservices.in Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: Website: www
Comparison Website: www | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
y
House,
01.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
v | पढः शेश्व अस अस अस अस अस अस अस विति देदा नर्ग्रह प्रार स्थर
 | निने हस्तांतरित कपर
सर्टेंकिकेटषा / इहि
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्यांने असा दा
देड", सिलेनियम टां
ता द - ५०० ०३२ येथे
तार कंपनी आयर्ड
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
Constant
Kali Caves Roat
Pithampur, Dist
.sfili.n, CIN :- Li
Nded Year Ended
22021 31.03.2022
uditad Auditad
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
0.44 2100.74
9.53 8624.53
00 13597.63 | বা येत नाहीत.
केंदी केंअरचा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
में सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
2023
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriant
2023)
(Industriantriantriant
2023) | आणि म्हणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअस्ति अस्त्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
आल्यापासून
सात
गामार्फत या इकि
हा विव्वाल्यास, www.til.com DIAD BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 31.12.1 n-auditad 0.9.2022 31.12.3 536.25 598.1 536.25 598.1 480.45 576. 0.00 0.00 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
केपनी सेक्रेटरी अ
LLIM
0 093
(Rupees
ISOLIDATEI
0 1628.86
19 1628.86
19 1628.86
19 1628.86
11 1159.71
6 1307.22
53 9400.00 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतति को
: ''केफिन टे
जोत करेपाता.
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/-
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
बिधी पारेख
गागि कंप्लावन
विधी यारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधा विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि कंप्लावन
विधी विधी पारेख
गागि केप्लावन
विधी विधी विधी विधी विधी विधी विधी विधी
 | या इक्विटी
देण्यात वेते
जगाती दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुड
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2015
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
10
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
 |
| समितीने पुनर्विलोकीत केले आणि शिफारस केले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.
डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता
सही/-
एस. सुजमनियम
कार्यकारी संचालक,

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी विव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वाः
४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वार्वाः
४ कालावधीसाठी फरूण मर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(अरोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) पूल्पूत
बी) सौम्विकृत कंपनीच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खाल
क्र. तपशील्
तपशील
करपूर्व नफा
सी करोत्तर नफा दीपा : दोल माहिता म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्तिगेशन्त
निष्कर्षांच्या (प्कत्रित आणि अलिम) तपशीलवा त्र वि
(www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (w | ३१-डिसें अलेखाप बार्वीपूर्वी) (-)<

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टॅ-२०२२ गिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - .३२८७ (१.९२२) .२८०९०) (०.०६९) .२८०९०) (०.०६९) .२८०९०) (२.९२२ .२०-सप्टॅ-२०२२ २०-सप्टॅ-२०२२ .२८०९) -६.४२५ .२.६०१) -६.४२५ .६०९) -६.४२५ .६०९) -६.४२५ .६) रेखुलेशापरिक्षित वित्तीय ग .६०२९) -६.४२५ .६०२९) -६.४२५ .६०२९५ -६.४२५ .६०२९५ -६.४२५ .६०२९५ -६.४२५ .३ २४८५०२५ .३<

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिश्चित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(०.०५७)
०.०४२
९३.३२७
१३.३२७
४२.२२१
अलेखापरिश्चित
१.९३६
(५.६३८)
(५.६३८) | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२९)
(०.१९७)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२) | प्र निष्क्षधाँचा उ | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (२८२८६) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) खापरिक्षित वित्तीय
 | On or towards the West: Final Plot No.
Parie and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, 1
28, 3rd Floor, New Bat
11, Homi Modi S Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: 1 Image: Tel: Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profft/(Loss) for the period (before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profft/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profft/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (aft
and other comprehensive income (after tax) 6 Equity Share Capital (face value of Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Reserve as
in the Audited Balance Sheet of previous yes
arings Per Share (of Rs. 1/- each) (for cor
and discontinued operations) -
1. Basic:
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
s. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Insilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@exservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
5936.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.96
(after 596.96 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
vy House,
o1.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
 | • प्रदर्श शेश्र आस अस अस अस अस अस तिन देन प्राप्त स्थार स्थार स्थार
 | तिर हस्तांतरित कपर
सर्टंकिकेटचा / इति
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याहे व्यक्ती
ता, तर त्यंग्यने असा दा
क', 'सेलेनियम टां
दा - '५०० ०३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क' : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONSS
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
Usitadi Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
1000
Year Ended
22021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
0.44 2100.74
9.53 8624.53
00 13597.63
21 0.26 | ता येत नाहीत. केवटी सेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे या
वा कंपनीच्या रदि
वा कंपनीच्या रदि
सं सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३ (Indheri (E
: Dhar-45477
24239MH198 (Indheri (E
: Dhar-45477
24239MH198 (Jn-audited U
5936.14 5
596.54
596.54
414.49
526.06
9400.00 5
0.00 9400.00 5
0.00 0.06 | आणि महणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इत्यदरी शेअस्ति इत्यदरी शेअस्ति इत्यदरी शेअस्ति श्र-३२, गवीबॉव श-३२, गवीबॉव श-३२, गवीबॉव श-वर, गवीबॉव श-वर, गवीबॉव श-वर, गवीबॉव शामार्फत या इकि हो मिळाल्यासा, Www.til.com DIAD) हो मिळाल्यासा, Www.til.com DIAD) हो मिळाल्यासा, Www.til.com COI ter Ended J.09.2022 Si8PLC047759 COI ter Ended J.09.2022 Si36.25 598.3 536.25 598.3 359.15 400.00 8299 0.00 0.00 0.00
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
रोअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप्
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रिवसांच्या र
रेक्षायन्स इंडप्
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रियायन्स इंडप
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ 121 31.12.2022 1307.22 14 17110.48 19 1628.86 11 1159.71 6 1307.22 53 9400.00 0 0.00 0.0.01 | ही स्वरूपात वा
बाबत सुघना
बाबतात को
: ''केफिन टे
जोणताही द
संद्रीज लिमिटे
संदी/-
विधी पारेख
गाणि कंप्लावन
दिधी पारेख
गाणि कंप्लावन
विधी पारेख
गाणि कंप्लावन
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
10 कंप्लावन
10 कंप्ला
10 कंप्ला
10 कंप्लावन
10 कंप्ल | या इक्विटी
देण्यात येते
जप्ताही दावा
न्वनॉलॉजीस
नानक्रमगुरुत
तसे केले गेले
ह करिता
स ऑफिसर
<u>क्विटि</u>
<u>Year Ended</u>
<u>31.03.2022</u>
<u>Audited</u>
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53
13597.63
 |
| डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता
सही/-
एस. सुब्रमनियम
कार्यकारी संचालक,

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील क्र. तपशील १ जनर्तगातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बोन्
४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्बोन्
४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कातात)
(अपवादात्मक प्राणि/कवा अनन्यसाधारण वार्बोन्
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कातात)
(अपवादात्मक प्राणि/कवा अनन्यसाधारण वार्बोन्
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कातात)
(अपवादात्मक ताखीव वगव्यून) ८ प्रति भाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. १ / - चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूल्पूत
बी) सौम्विकृत
कंपनीच्या अलिप्त निष्कर्षांच्या संबंधात रकमा खाल
अ. अ. तपशील
क्र. ४. तपशील
कर्युव नफा
सी करोत्तर नफा
टीपा :
१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स
निष्कर्षांच्या (एकत्रित आणि अतिम)) तपशीलवार वि
(www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (wo
१. मागील वर्षांची आकडेवारी तुलनात्मक बाविण्यास्प्र | ३१-डिसें अलेखाग बार्वीपूर्वी) (-) <trtr> (-</trtr>

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिशित अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) - - -

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | उ. महिने ३१-डिसें-२०२१ अलेखापरिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (१८.२०८) (१८.६५२) सादर केलेल्या अले ग्री विवरण स्टॉक एव | (रु. दशलक्षात)
संपत्नेले
वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखायरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६२)
(२६.६६०)
(२६.६६२)
(२६.६६२)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४२)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४) | On or towards the West: Final Plot No.
Parie and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, 1
28, 3rd Floor, New Bat
11, Homi Modi S Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Image: Tel: Sr. Particulars Image: Total Income from Operations Net Profft/(Loss) for the period (before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) Image: Net Profft/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) Image: Net Profft/(Loss) for the period after Tax (a
Exceptional and/or Extraordinary items) Image: Net Profft/(Loss) for the period after tax (a
Exceptional and/or Extraordinary items) Image: Equity Share Capital (face value of Rs.1/-)
7 Reserves (excluding Revaluation Reserve as
in the Audited Balance Sheet of previous yea
in the Audit
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tov
file Parle and Dixit Road
s. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Insilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@exservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
5936.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.96
(after 596.96 | vn Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a & Attorney
vy
House,
o1.
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in
vlexservices.in | • प्रदर्श शेश्र आस अस अस अस अस अस तिन देन प्राप्त स्थार स्थार स्थार
 | तिर हस्तांतरित कपर
सर्टंकिकेटचा / इति
कोणत्याही व्यक्ती
ता, तर त्याहे व्यक्ती
ता, तर त्यंग्यने असा दा
क', 'सेलेनियम टां
दा - '५०० ०३२ येथे
तत्तर कंपनी आयर्ड्
क' : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
ONSS
kali Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
Usitadi Caves Roac
Pithampur, Dist
.sfiLin, CIN :- Li
1000
Year Ended
22021 31.03.2022
udited Audited
72.31 23165.57
5.94 2615.18
9.42 2617.59
3.27 1979.04
0.44 2100.74
9.53 8624.53
00 13597.63
21 0.26 | ता येत नाहीत. केवटी सेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे या
वा कंपनीच्या रदि
वा कंपनीच्या रदि
सं सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
न कथी आणि केंद्र
२०२३ (Indheri (E
: Dhar-45477
24239MH198 (Indheri (E
: Dhar-45477
24239MH198 (Jn-audited U
5936.14 5
596.54
596.54
414.49
526.06
9400.00 5
0.00 9400.00 5
0.00 0.06 | आणि महणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इत्यदरी शेअस्ति इत्यदरी शेअस्ति इत्यदरी शेअस्ति श्र-३२, गवीबॉव
 श-३२, गवीबॉव श-३२, गवीबॉव श-वर, गवीबॉव श-वर, गवीबॉव श-वर, गवीबॉव शामार्फत या इकि हो मिळाल्यासा, Www.til.com DIAD) हो मिळाल्यासा, Www.til.com DIAD) हो मिळाल्यासा, Www.til.com COI ter Ended J.09.2022 Si8PLC047759 COI ter Ended J.09.2022 Si36.25 598.3 536.25 598.3 359.15 400.00 8299 0.00 0.00 0.00 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
रोअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेच
(७) दिवसांच्या र
टी शेअसंवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप्
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रिवसांच्या र
रेक्षायन्स इंडप्
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रियायन्स इंडप
क्रिंगिन सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ प्रावा
कंपनी सेक्रेटरी उ 121 31.12.2022 1307.22 14 17110.48 19 1628.86 11 1159.71 6 1307.22 53 9400.00 0 0.00 0.0.01 | ही स्वरूपात वा
बाबत सुघना
बाबतात को
: ''केफिन टे
जोणताही द
संद्रीज लिमिटे
संदी/-
विधी पारेख
गाणि कंप्लावन
दिधी पारेख
गाणि कंप्लावन
विधी पारेख
गाणि कंप्लावन
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
I T E
In Lakks क्य
10 कंप्लावन
10 कंप्ला
10 कंप्ला
10 कंप्लावन
10 कंप्ल | या इक्विटी
देण्यात वेते
जगाती दावा
बनॉलॉजॉजीस
नानक्रमगुड
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स
ऑफिसर
2015
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
10
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
107
 |
| सही/-
एस. सुब्रमनियम
ध्यळ : बेंगळुरू
कार्यकारी संचालक,

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तगत्न एकूण उत्पत्र २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
४ ३ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
४ ४ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
१ ४ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
१ ४ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
१ ४ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
१ ४ कालावधीसाठी कराप्त्व निव्वळ नफा
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अग्वादात्मक ताखीत वार्वाव्य) ८ प्राप्ति वर्षाच्य (खिति रार्खीव वार्व्यून) दा
दा प्राप्त्व
२ प्राप्ति वर्षाच निष्क्र सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स
कामकानासाठी
ए) मूलभूत
वी) सोध्विकृत ४ उलाढाल तप्रशील
का तप्रशील
करपूर्त
वी) करपूर्व नफा
सी करोत्तर नफा त्राप्रशील्वा वि
विस्ति प्राहित महणजे सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स वि
(www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (w
३. मगील वर्षाची आकडेवारी तुलनात्मक वविण्यातात
३. वरील निष्कर्क हे सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्त अण्य | ३१-डिसं आलेखाग जावींपूर्वी) (-) (-) (-) (त) (-) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९२) -६.४२६ माही अलेखापरिक्षित २.९४५ २.४०९८) -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४२९५ -६.४२५ २.४०९४ -६.४२५

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
अलेखापरिक्षित
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८) | उ. महिने ३१-डिसें-२०२१ अलेखापरिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (१८.२०८) (१८.६५२) सादर केलेल्या अले ग्री विवरण स्टॉक एव | (रु. दशलक्षात)
संपत्नेले
वर्ष
३१-मार्च-२०२२
लेखायरिक्षित
०.७६२
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६०)
(२६.६६२)
(२६.६६०)
(२६.६६२)
(२६.६६२)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.२८६)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३८४)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४)
(२.३४८)
(२.३४८)
(२.३४२)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४)
(२.३४) | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Strate Str
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
Islial Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
legal@exservices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
Quarter Endel
31.12.2022 30.09.022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
5936.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 1414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
shown 0.00 0.00
attinuing 0.06 0.06
0.06 0.06 | m Planning
ing Scheme
sd/-
ex Services
a Attorney
my House,
of.
lexservices.in
multiple
stanDator
stanDator
stanDator
stanDator
stanDator
stanDator
standa
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un-audited
Un- | पढ
शेश भोश अगते प्रिया स्था
 | निने हस्तांतरित कपर
सर्टिफिकेटषा / इहि
. कोणत्याही व्यक्ती
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देख", सिलेनियम टां
देखा, तर कंपनी आयई
क : मुंबई
क : नुध फेब्रुवारी, : | ai येत नाहीत.
केंदी सेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्स
वा कंपनीच्या र
स्वा कंपनी स्वा कंपनी
स्वा कंपनी स्वा कंपनी स्वा कंपनी
स्वा कंपनी स्वा कंपनी स्वा कंपनी स्वा कंपनी
स्वा कंपनी स्वा | आणि महणून नाग प्रवहार न करणे किं प्रवहार न करणे किं इतियदी शेअस्री, अंक्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात शास्यापासून सात गामार्फत यो इकि
हा ही मिळाल्यास, www.ril.com DIAD DIAD 101 प्रांग आपता स्वात एगण्ण स्वात 109.2022 109.2022 109.2022 1112.5 536.25 598.1 359.15 400.0 8299.1 0.00 0.00 0.00 0.00
 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शिकर संदिफिकेट
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
कर एजंट म्हणजेच
शिलायन्स इंडन्
रिलायन्स इंडन्
रिलायन्र स इंडन्
रिलायन्स इंडन्
रिलायन्स इंडन्
रिला | हि स्वरूपात का
बाबत सुधना
बाबत सुधना
ं बाबतीत को
ं 'केफेन दे
ल डिस्ट्रीवट, '
आत करावा. र
कोणताही द
स्ट्रीज निमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
1 12 2021
10 14 15 16
1 12 2021
1 14 16
1 17 161 17 16
1 17 161 17 16
1 17 16
1 17 161 17 16
1 17 161 17 16
1 17 16
1 17 161 17 16
1 17 16
1 17 16
1 17 161 17 16
1 17 16
1 17 161 17 161111111111111 | या इक्विटी
देण्यात येते
जगाही दावा
जनाहॉगजुडा,
तसे केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
23165.57
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53
13597.63
0.26
0.24 |
| ्थळ : बेंगळुरू
कार्यकारी संचालक,
ने कार्यकारी संचालक,

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्ति-
कालावधीसाठी करात्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्ति-
श्र. ४ कालावधीसाठी करात्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्ति-
श्र. ४ कालावधीसाठी करात्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्ति-
श्र. ४ कालावधीसाठी करात्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्ति-
र्वात्तरा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
आणि प्रात राखीव वगव्यून) ६ समभग भांडवल
(पुनर्मूल्यॉकित राखीव वगव्यून) ८ प्रति माग प्राती (प्रत्येकी रु. १ / - चे) अखंडित अ
कामकावासाठी
ए) मूल्भूत
चौ) सौष्यिकृत
कर्पनीच्या अलिप्त निष्कपर्यंच्या संबंधात रकमा खाल
अ. छा तपशील
क्र. छा तपशील
कर्पन्ते नफ
तपशील
करप्त्ते नफ
रा विल्या (एकतित आणि अलिप) तपशीलवात वि
(www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (w
२. पारील वर्षाची आवडेवारी तुलनात्मक वनविण्याास
३. वरील निष्कर्ष हे सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्त्रे निय्वार्यात्त्वा | ३१-डिसं आलेखाग जावींपूर्वी) (-) (-) (-) (त) (-) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९२) -६.४२६ माही अलेखापरिक्षित २.९४५ २.४०९८) -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४२९५ -६.४२५ २.४०९४ -६.४२५

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२२)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
आलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)
(१९.१२२)
(१९.१२२) | प्रनिष्क्षपाँचा उ उ. महिने ३१-डिसॅ-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.४३४) (१९.२०८) (०.२०८) (०.२०८) (१८.६५९) (१८.६५९) सादर केलेल्या अले इालेल्या त्यांच्या बैट | (रु. दशलक्क्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६५०) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) (३४२) (३४२)<td>On or towards the West: Final Plot No. Parle and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Strate Str</td><td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: ww
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06</td><td>wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C
ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1</td><td>uzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि महणून नाग
मवहार न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
शास्यापासून सात
गामार्फत या इकि
हा निकाल्यास, www.til.com DIA) BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 1112.5 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
(७) दिवसांच्या श
ति) फायनानशीय
(७) दिवसांच्या श
रती शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
1
कंपनी सेक्रेटरी अ
1
1
1
1
1
1
1
1
1
1</td><td>ही स्वरूपात बाबत सुघना बाबतति को: ''केफिन टे बाबतति को: ''केफिन टे बाबत सुघना बाबत खेस्ट्रीन तिमिटे आत करावा. कोणताही द संही/- बिधी पारेख गागि कंप्लाय In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx Un-audited 16772.31 2049.42 1503.27 1700.44 8299.53 0.00 0.21 0.19 vierments) F</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगात केते
वनॉलॉजॉजीस
वा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2017
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53
13597.63
0.26
0.24
Regulation,</td></td<></td> | On or towards the West: Final Plot No. Parle and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of V On or towards the East: Final Plot Nos II of Vile Parle Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Strate Str
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: ww
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06 | wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1 | uzwista vzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि महणून नाग
मवहार न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
शास्यापासून सात
गामार्फत या इकि
हा निकाल्यास, www.til.com DIA) BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 1112.5 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00</td><td>रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
(७) दिवसांच्या श
ति) फायनानशीय
(७) दिवसांच्या श
रती शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
1
कंपनी सेक्रेटरी अ
1
1
1
1
1
1
1
1
1
1</td><td>ही स्वरूपात बाबत सुघना बाबतति को: ''केफिन टे बाबतति को: ''केफिन टे बाबत सुघना बाबत खेस्ट्रीन तिमिटे आत करावा. कोणताही द संही/- बिधी पारेख गागि कंप्लाय In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx Un-audited 16772.31 2049.42 1503.27 1700.44 8299.53 0.00 0.21 0.19 vierments) F</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जगात केते
वनॉलॉजॉजीस
वा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2017
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53
13597.63
0.26
0.24
Regulation,</td></td<>
 | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :

 | ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि महणून नाग
मवहार न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
शास्यापासून सात
गामार्फत या इकि
हा निकाल्यास, www.til.com DIA) BPLC047759 COI ter Ended 0.09.2022 1112.5 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 536.25 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 | रिकांना कोणत्या
वा खरेदी न करणे
शेअर सॉटिफिकेट
कर एजंट म्हणजेय
(७) दिवसांच्या श
ति) फायनानशीय
(७) दिवसांच्या श
रती शेअर्सवरील
गान्य करेल.
रिलायन्स इंडप
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
कंपनी सेक्रेटरी अ
LLIM
1
कंपनी सेक्रेटरी अ
1
1
1
1
1
1
1
1
1
1
 | ही स्वरूपात बाबत सुघना बाबतति को: ''केफिन टे बाबतति को: ''केफिन टे बाबत सुघना बाबत खेस्ट्रीन तिमिटे आत करावा. कोणताही द संही/- बिधी पारेख गागि कंप्लाय In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx In Lakhs øx Un-audited 16772.31 2049.42 1503.27 1700.44 8299.53 0.00 0.21 0.19 vierments) F | या इक्विटी
देण्यात वेते
जगात केते
वनॉलॉजॉजीस
वा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
2017
2615.18
2617.59
1979.04
2100.74
8624.53
13597.63
0.26
0.24
Regulation,
 |
| anu aconta analy analysis and analysis analysis and an

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील श्र. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
श्र कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
श्र कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
अणि वर्षात्वा लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) ८ मागा प्रांडवल ७ पाणि वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्य
(पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) ८ प्रति माग प्राप्ती (प्रत्येकी इ. १ /- चे) अखंडित अ
कामकाजासाठी
ए) मूलभूत
ची) सीम्चिकृत अत्यर्भाव्या अलिप्त निष्कपर्यंच्या संबंधात रकमा खाल
अ. तपशील
क्र. प्र उलाढाल
बा करपूर्व नफा
सी करोत्तर नफा तपशील्वा स्वा
हिपा :
१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स
विप्रकार वर्षाची आलडेवारी तुलनात्मक वनविण्याात
१. मागील वर्षाची आलडेवारी तुलनात्मक वनविण्यात्म
३. वरील निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स कर्याय
३. वरील निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण् | ३१-डिसं आलेखाग जावींपूर्वी) (-) (-) (-) (त) (-) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९२) -६.४२६ माही अलेखापरिक्षित २.९४५ २.४०९८) -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४०९५ -६.४२५ २.४२९५ -६.४२५ २.४०९४ -६.४२५

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२२)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
आलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)
(१९.१२२)
(१९.१२२) | महिने ३१-डिसॅं-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१८.६५२) (१८.६५२) सादर केलेल्या अले
ए विवरण स्टॉक एव झालेल्या त्यांच्या बैट दक्कन गोल्ड माईन्स | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.२८६) (२६.२८६) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) उकीत लेखापरिक्षण रिलीमटेड करिता स्तही/-
 | On or towards the West: Final Plot No.
Parle and Phe On or towards the South: Nehru Road,
Scheme II of V On or towards the East: Final Plot No.
Scheme II of V Date: 15.02.2023 Place: Mumbai Image: Lex Services, J. 28, 3rd Floor, New Bar 11, Horni Mod St Tel: +12.4003444 / 40036666. Email: 1 Image: Extra the services of the service
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: ww
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06 | wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1 | uzwista vzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि महणून
नाग
वरहार न करणे किं
ा इसियटी रोअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
3 9– 32, गणीवॉव
आल्यापासून सात
गामार्फत यो इकि
हा मिळाल्यास, www.ril.com DIAD DIAD ymm.article www.ril.com DIAD DIAD ymm.article www.ril.com DIAD ymm.article www.ril.com DIAD ymm.article ymm.article <td>रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे रा खरेदी न करणे रोअर सरिफिकेट कर एजंट म्हणजेच ली, फायनानशीयय (७) दिवसांच्या श रिलायन्स इंडर कंपनी सेक्रेटरी 3 LIMM 0 093 (Rupees ISOLIDATEI Nine Mont 14 17110.48 19 1628.86 11 1159.71 6 1307.22 53 9400.00 0.00 0.014 Disclosure Requ Disclosure Reque</td><td>हि स्वरूपात व
बाबत सुखना
दा बादतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
जात कराया. र
कोणताही द
स्ट्रीज तिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.10.14
8299.53
0.00
0.21
0.19
uirements) F
<i>i</i>sfil.in
ard of Direc</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
णताही दावा
बनॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
copt EPS
copt</td></td></td<> | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
 | ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि
केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि महणून नाग
वरहार न करणे किं
ा इसियटी रोअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
3 9– 32, गणीवॉव
आल्यापासून सात
गामार्फत यो इकि
हा मिळाल्यास, www.ril.com DIAD DIAD ymm.article www.ril.com DIAD DIAD ymm.article www.ril.com DIAD ymm.article www.ril.com DIAD ymm.article ymm.article <td>रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे रा खरेदी न करणे रोअर सरिफिकेट कर एजंट म्हणजेच ली, फायनानशीयय (७) दिवसांच्या श रिलायन्स इंडर कंपनी सेक्रेटरी 3 LIMM 0 093 (Rupees ISOLIDATEI Nine Mont 14 17110.48 19 1628.86 11 1159.71 6 1307.22 53 9400.00 0.00 0.014 Disclosure Requ Disclosure Reque</td> <td>हि स्वरूपात व
बाबत सुखना
दा बादतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
जात कराया. र
कोणताही द
स्ट्रीज तिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.10.14
8299.53
0.00
0.21
0.19
uirements) F
<i>i</i>sfil.in
ard of Direc</td> <td>या इक्विटी
देण्यात वेते
णताही दावा
बनॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
copt EPS
copt</td> | रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे रा खरेदी न करणे रोअर सरिफिकेट कर एजंट म्हणजेच ली, फायनानशीयय (७) दिवसांच्या श रिलायन्स इंडर कंपनी सेक्रेटरी 3 LIMM 0 093 (Rupees ISOLIDATEI Nine Mont 14 17110.48 19 1628.86 11 1159.71 6 1307.22 53 9400.00 0.00 0.014 Disclosure Requ Disclosure Reque | हि स्वरूपात व
बाबत सुखना
दा बादतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
जात कराया. र
कोणताही द
स्ट्रीज तिमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.12.021
11.10.14
8299.53
0.00
0.21
0.19
uirements) F
<i>i</i> sfil.in
ard of Direc
 | या इक्विटी
देण्यात वेते
णताही दावा
बनॉलॉजीस
नानक्रमगुठ,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
b
copt EPS
copt EPS
copt |
| धायायरनः २०४७भुभारा, रण्डन् डाउपायरनः २०५३८४९३८
DIN: 00023050

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण व
व) २ कालावधीसाठी करपूर्व निवळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
४ ३ कालावधीसाठी करोत्तर निवळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
४ ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वी-
४ ६ समभाग भांडवल ७ मागील वर्षाच्या तखीय वगळून) ८ प्रमूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रमूल्यांकित राखीव वगळून) ८ प्रमूल
वी) सौग्विकृत ७ मागील वर्षाच्या संवंधात रकमा खाल
कामकाठासाठी
ए) मूल्यूत
वी) सौग्विकृत ४ वलादाल
कर्म-
बी) सौग्विकृत तपशील
क्र. ४ बलादाल तपशील
कर्मन्काठासाठी
ए) मुल्यूत
वी) सौग्विकृत तपशील
कर्मक्र ४ बलादाल तपशील
कर्मक्र तपशील
कर्मक्र ४ बलाहत तपशील
कर्मक्र तपशील
कर्मक्र ४ बलाहत तपशील
कर्मक्र तपशील
कर्मक्र ४ बलाहत ब्रिक्रि क्री बित (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स क्रि
(www.bseindia.com) आणि कंरमनीची वेबसाईट (w
२. वरील निष्कर्श से सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन | ३१-डिसं आलेखाग जावींपूर्वी) (-) (-) (-) (त) (-) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९२) -६.४२६ मोही अलेखापरिक्षित २.९४६ ३ रेग्युलेशन्स, २०१५ च्या रे २.४२५ ३ उपलब्ध आहे. चत उपलब्ध गोह. चत उपलब्ध गा आली आहे. २०१४ च्या रेयलेश

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२२)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
आलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)
(१९.१२२)
(१९.१२२) | महिने ३१-डिसॅं-२०२१ अलेखापारिक्षित ०.१४१ (१९.४३४) (१८.२०८) (१८.६५९) (१८.६५९) सादर केलेल्या अले ग्विवरण स्टॉक एव झालेल्या त्यांच्या बैट उक्कन गोल्ड माईन्स | (रु. दशलक्षात) संपत्लेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिश्वित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) उकीत लेखापरिक्षण सती/- एस. सुन्नमनियम
 | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of Von or towards the East: Final Plot No. Scheme II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat 11, Homi Modi St Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Equity Share Capital (Face value of Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Reserve at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for cor at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for cor at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of the Unarterly Financial Capital (Face Value of Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Rese
 | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06 | wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1
 | uzwista vzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि म्हणून नाग
म्वस्ट्रार न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
शास्यापासून सात
गामार्फत या इकि
हा निकाल्यास, www.til.com DIAD:
Shear and the second
second second second
second second second
536.25 SepLC047759 COI
ter Ended J09.2022 SepLC047759 COI
ter Ended J09.2022 31.12.1
n-auditad J1.92.25 536.25 598.1 359.15 480.45 576. 400.00 829.91 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00</td><td>रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे रोजर सटिफिकेट कर एजंट म्हणजेख ती, फायनानशीय (७) दिवसांच्या : देव सांच्या : रेश स्वर्णतेख गान्य करेल. रिकायनस इंडप करपनी सेक्रेटरी 3 प्रियायन सेक्रेटरी 3 प्रियाय करेल. प्राव कि क्रि. 11159.71 6 1307.22 53 9400.00 0 0 1159.71 6 1307.22 53 9400.00 0 0 114 0 0 0 1307.22 134 1307.44</td></td<> <td>ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
: ''केफिन टे
आत करपावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/–
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
वित्तर-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
नाणि कंप्रताय-
नाण-
नाण कंप्रताय-
नाण कंप्राय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्राय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप</td> <td>या इक्वियटी
देण्यात वेते
णताही दावा
बनॉलॉजेसि
नानक्रमगुठा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
y
e
copt EPS)
y
e
co
co
co
co
co
co
co
co</td> | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :

 | ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२ | आणि म्हणून नाग
म्वस्ट्रार न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
३१–३२, गरीबॉवॉ
शास्यापासून सात
गामार्फत या इकि
हा निकाल्यास, www.til.com DIAD:
Shear and the second
second second second
second second second
536.25 SepLC047759 COI
ter Ended J09.2022 SepLC047759 COI
ter Ended J09.2022 31.12.1
n-auditad J1.92.25 536.25 598.1 359.15 480.45 576. 400.00 829.91 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00
 | रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे रोजर सटिफिकेट कर एजंट म्हणजेख ती, फायनानशीय (७) दिवसांच्या : देव सांच्या : रेश स्वर्णतेख गान्य करेल. रिकायनस इंडप करपनी सेक्रेटरी 3 प्रियायन सेक्रेटरी 3 प्रियाय करेल. प्राव कि क्रि. 11159.71 6 1307.22 53 9400.00 0 0 1159.71 6 1307.22 53 9400.00 0 0 114 0 0 0 1307.22 134 1307.44 | ही स्वरूपात
बाबत सुघना
बाबतीत को
: ''केफिन टे
आत करपावा. त
कोणताही द
स्ट्रीज लिमिटे
सही/–
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
वित्तर-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
विधी पारेख
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
वित्तर-
गाणि कंप्रताय-
गाणि कंप्रताय-
नाणि कंप्रताय-
नाण-
नाण कंप्रताय-
नाण कंप्राय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्राय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप्रताय-
नाण कंप | या इक्वियटी
देण्यात वेते
णताही दावा
बनॉलॉजेसि
नानक्रमगुठा,
तसे केले गेले
ावा, नॉदणी
ड करिता
स ऑफिसर
b
b
b
b
copt EPS)
y
e
copt EPS)
y
e
co
co
co
co
co
co
co
co |
|

 | ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर अ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
(अर प्रवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
वर्कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीन्
५ ३ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीन्
५ ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाव
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालात
कर्ममकावासाठी
ए) मूलमूत
बी) सौम्विकृत ४ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ / - चे) अखंडित अ
कामकावासाठी
ए) मूलमूत
बी) सौम्विकृत ४ तपशीलि
करपन्दि नफा
सी करोत्तर नफा टीपा :
१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्त
निष्कर्षाच्या (एकत्रित आणि अपिस)) तपशीलवार वि
(www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (w
१. मागील वर्षांची आकडेवारी तुलनात्मक बनविण्यासाद
३. वरील निकर्क हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स केले अ
समितीने पुनविंलोकीत केले आणि शिफारस केले अ | ३१-डिसं आलेखाग जावींपूर्वी) (-) (-) (-) (त) (-) (-)

 | संपलेली तिमाही -२०२२ ३०-सप्टें-२०२२ रिश्ति अलेखापरिक्षित ०.००७ ०.५४० ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५) (६.४२३) ८.३८५०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ०.०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९०) (०.०६९) ८.२०९२) -६.४२६ मोही अलेखापरिक्षित २.९४६ ३ रेग्युलेशन्स, २०१५ च्या रे २.४२५ ३ उपलब्ध आहे. चत उपलब्ध गोह. चत उपलब्ध गा आली आहे. २०१४ च्या रेयलेश

 | एक
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.०५२
(५.३४९)
(५.३४९)
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
०.०४२
९३.३२७
(५.३४९)
१.०४२
९३.३२७
१.०४२
९३.३२७
(५.६३८)
(५.६३८)
(५.६३८)
पुलेशन ३३ अंतर्गत | त्रित
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
२.५४३
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१८.३४८)
(१९.३२२)
संपलेले न
३१-डिसॅ-२०२२
आलेखापरिक्षित
२.५२१
(१९.१२२)
(१९.१२२)
(१९.१२२) | मनिष्क्रभाँचा उ
ऊ महिने
३१-डिसॅ-२०२१
अलेखापरिक्षित
०.१४१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
०.०९१
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४२२४)
(१९.४३४)
(१९.४३४)
(१९.४२२)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२२)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४२४)
(१९.४४४)
(१९.४४४)
(१९.४४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४)
(१९.४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४४)
(१९.४)
(१९.४)
(१९.४)
(१९.४)
(१९ | (रु. दशलक्षात) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ०.७६२ (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.६६०) (२६.३२७) (०.२८६) संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२२ लेखापरिक्षित ७.६५० (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) (२६.३५८) उकीत लेखापरिक्षण स्ती/- एस. सुब्रमनियम वंकारी संचालक,
 | On or towards the West: Final Plot No. Parie and Phe On or towards the South: Nehru Road, Scheme II of Von or towards the East: Final Plot No. Scheme II of Vile Parie Date: 15.02.2023 Place: Mumbai Lex Services, 1 Lex Services, 1 28, 3rd Floor, New Bat 11, Homi Modi St Tel: +91 22 4003444 / 40036666. Email: I Sr. Particulars 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period after Tax (a Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after tax (a Exceptional and/or Extraordinary items) 5 Equity Share Capital (Face value of Rs.1/-) 7 Reserves (excluding Revaluation Reserve at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for cor at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for cor at in the Audited Balance Sheet of previous yes 8 Earnings Per Share (of the Unarterly Financial Share (a fls. 1/- each) (for cor at in the Audited Balance Sheet of previous yes 8 </td <td>239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06</td> <td>wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1</td> <td>uzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि
केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि म्हणून नाम
म्वस्तुर न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
हा मिळाल्यास,
आपका दे ने किं
हा मिळाल्यास,
में
हा में
हा में
हा में
हा सार स्टानक
का मार
हा सार स्टानक
का मार
का मा</td><td>रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे शेअर सॉटिफिकेट कर एजंट म्हणजेख ली, फायनानशीय ली, फायनानशीय (७) दिवसांच्या : रिलायन्स इंडप कपनी संक्रेटरी 3 कपनी संक्रेटरी 3 (७) दिवसांच्या : कपनी संक्रेटरी 3 (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८०००००) (१८०००००) (१८०००००००) (१८००००००००००००००००००००००००००००००००००००</td><td>हि स्वरूपात व
बाबत सुचना
द बाबतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
कोणताही द
स्ट्रीज निमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
दिसी पारेख
गाणि कंप्लायन
विधी पारेख
गाणि कंप्लायन
1 1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1 1 1 1 1
1 1 1 1 1 1 1 1 1 1</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जण्ताही दावा
जनांतमंगुरा,
तत्ते केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
स ऑफिसर
स आंफिसर
स आंफिस
स आंफिस
स आंफिसर
स आंफिसर
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क</td></td<></td> | 239 of Town Planning Sche
rozeshah Mehta Road
Final Plot No. 251 of Tow
file Parle and Dixit Road
a. 249 and 252 of Town Plann
For I
Advocates & Attorneys
nsilal Building, Opp. Bomba
Street, Fort, Mumbai – 400 0
lega@exervices.in Website: www
COM FORE
Regd.Off :- 7 Niraj Ind
Wor
E Mail:- finance
<u>Quarter Ender</u>
31.12.2022 30.09.2022
Un-audited Un-audited
5936.14 5736.33
596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 596.56 536.94
(after 414.51 359.84
er Tax) 526.08 481.14
9400.00 9400.00
s shown 0.00 0.00
is shown 0.00 0.00
ininuing 0.06 0.06
0.06 0.06 | wn Planning sing Scheme sd/- ex Services e & Attorney ny House, off. yey House, off. variation warrial Estate, C strial Estate, C ks:- 256-257, Se @sfil.in, Websi STANDALOI d Nine I 31.12.2021 98.89 598.89 1629 401.31 1160 576.16 1307 8299.53 9400 0.00 0.00 0.00 0.07 0.1. 0.06 0.1 | uzwista vzwista vzwista <td< td=""><td>निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
</td><td>ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२</td><td>आणि म्हणून नाम
म्वस्तुर न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
हा मिळाल्यास,
आपका दे ने किं
हा मिळाल्यास,
में
हा में
हा में
हा में
हा सार स्टानक
का मार
हा सार स्टानक
का मार
का मा</td><td>रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे शेअर सॉटिफिकेट कर एजंट म्हणजेख ली, फायनानशीय ली, फायनानशीय (७) दिवसांच्या : रिलायन्स इंडप कपनी संक्रेटरी 3 कपनी संक्रेटरी 3 (७) दिवसांच्या : कपनी संक्रेटरी 3 (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८०००००) (१८०००००) (१८०००००००) (१८००००००००००००००००००००००००००००००००००००</td><td>हि स्वरूपात व
बाबत सुचना
द बाबतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
कोणताही द
स्ट्रीज निमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
दिसी पारेख
गाणि कंप्लायन
विधी पारेख
गाणि कंप्लायन
1 1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1 1 1 1 1
1 1 1 1 1 1 1 1 1 1</td><td>या इक्विटी
देण्यात वेते
जण्ताही दावा
जनांतमंगुरा,
तत्ते केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
स ऑफिसर
स आंफिसर
स आंफिस
स आंफिस
स आंफिसर
स आंफिसर
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क</td></td<>
 | निने हस्तांतरित कपर
सार्टेंकिकेटषा / इति
कोणत्याही व्यक्ती
तत्त त्याने असा दा
देख", सिलेनियम टां
तत्र कंपनी आयर्ड्
क : मुंबई
क : १४ फेब्रुवारी, :
 | ai येत नाहीत.
केंदी शेअरवा व्य
(व्यक्ती) द्वारे य
वा कंपनीच्या र्
वा कंपनीच्या र
दे सूचना छापून
पीएफ प्राधिकरप
त कथी आणि केंव
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
(INNI)
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२३
२०२
 | आणि म्हणून नाम
म्वस्तुर न करणे किं
। इसियटी शेअस्री/
जेस्ट्रार आणि ट्रान्स
अल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
आल्यापासून सात
हा मिळाल्यास,
आपका दे ने किं
हा मिळाल्यास,
में
हा में
हा में
हा में
हा सार स्टानक
का मार
हा सार स्टानक
का मार
का मा | रिकांना कोणत्या मा खरेदी न करणे मा खरेदी न करणे शेअर सॉटिफिकेट कर एजंट म्हणजेख ली, फायनानशीय ली, फायनानशीय (७) दिवसांच्या : रिलायन्स इंडप कपनी संक्रेटरी 3 कपनी संक्रेटरी 3 (७) दिवसांच्या : कपनी संक्रेटरी 3 (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८००००) (१८०००००) (१८०००००) (१८०००००००) (१८०००००००००००००००००००००००००००००००००००० | हि स्वरूपात व
बाबत सुचना
द बाबतीत को
: 'केफिन दे
ल डिस्ट्रीवट, '
कोणताही द
स्ट्रीज निमिटे
सही/-
विधी पारेख
गाणि कंप्लायन
दिसी पारेख
गाणि कंप्लायन
विधी पारेख
गाणि कंप्लायन
1 1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1
1 1 1 1 1 1 1
1 1 1 1 1 1 1 1 1 1 | या इक्विटी
देण्यात वेते
जण्ताही दावा
जनांतमंगुरा,
तत्ते केले गेले
ावा, नोंदणी
ड करिता
स ऑफिसर
स ऑफिसर
स ऑफिसर
स आंफिसर
स आंफिस
स आंफिस
स आंफिसर
स आंफिसर
स क
स क
स
क
स क
स क
स क
स क
स क
स क
स क |

AUTORIDERS FINANCE LIMITED
Regd. Office:125/126 MAHARAJA COMPLEX, NEHRU ROAD, SHIRPUR 425405, DHULE DT MAHARASHTRA
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE GUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE GUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022
Particulars 31.12.2022 30.09.2022 31.12.2021 31.12.2022 31.12.4
Unaudited Unaudit CEMBER, 2022 (Rs. In Lacs) 9 Months Ended Year Ended 31.12.2022 31.12.2021 31.03.2022 Unaudited Unaudited Audited) Net Sales / Income from Operation (0.08) (1.01) (4.02) (0.23) (0.80) (3.06) 2) Profit / (loss) from ordinary activities after tax 3) Other Comprehensive Income (3.06) (4.02) (1.01) Total Comprehensive Income (0.23) (0.08) (0.80) 5) Paid-up Equity share Capital (Face value of Share Rs. 10 each) 1310.70 1310.70 1310.70 1310.70 1310.70 1310.70 Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of previous accounting year Banings per share (EPS) Basic and diluted EPS before extraordinary items Basic and diluted EPS after extraordinary items (0.00) (0.00) (0.00) (0.00) (0.01) (0.01) (0.02) (0.02) (0.01) (0.01) (0.03) (0.03) Notes: 1. The company is not going concern but continued to papy accounting principles in normal method as there are no significant adjustment required to the carrying amounts of its assets except for investments for which adequate provision has been made for dimunition in value thereof. A liabilities has been classified as of current nature inrespective of their terms of repayment 2. The Company at present is nor pursting any busines activity and hence there are no reportable segments as part the Accounting Standard on Segment Reporting (Ast 17). 3. The Board of Directors of th Company at its meeting held on 14th February 2023 have reviewed and approved the audited accounts for the duarter ended 314 December 2022. The above is an extract of the deliable format of the quarterly financial results field with the Bombay stock Exchange and National Stock Exchange available on the Stock Exchange website as well as on the company's website www.autoridersfinance.co.in. For Autoriders Finance Limits For Autoriders Finance Limite Sd/- Deanna Gowri Place: Shirpur Date: 14/02/2023 Directo

8r. No.	Particulars	For the Quarter Ended on	For the Quarter Ended on	For the Nine Month Ended on	For the Nine Month Ended on
		31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/12/2022 (Unaudited)	31/03/2021 (Unaudited)
1	Total income from operations (net)	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit/(Loss)from ordinary activities after tax	(44.19)	(1.13)	(55.19)	(7.82)
	Net Profit/(Loss)for the period after tax (after Extraordinary items)	(44.19)	(1.13)	(55.19)	(7.82)
4 E	Equity Share Capital	158.33	158.33	158.33	158.33
	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
	Earnings Per Share (before extraordinary items) (of 10/- each)				
E	Basic	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)
0	Diluted	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)
. 6	Earnings Per Share (after extraordinary items) (of 10/-each)				
	Basic	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)
6	Diluted	(2.79)	(0.07)	(3.49)	(0.49)
Fii Se Th	ote : The above is an ext nancial Results filed with f EBI (Listing Obligations ar he full format of the Quarterly/Nir lock Exchange Website : w	the Stock nd Disclos ne Month Fina	Exchange sure Requ ncial Resu	under R Irements Its are ava	egulation Regulati

PUBLIC NOTICE

We are investigating the title of our client M/s. Suparshwa Developers, with regards to the development rights as well as ownership rights of respective Owners, with respect to :-

- (i) Land or ground bearing Final Plot No. 250 of Town Planning Scheme II of Vile Parle and more particularly described firstfy in the Schedule hereto below and referred to as "first property" owned by Safalya Vileparle Co-operative Housing Society Ltd. vide Development Agreement dated 28.02.2022, registered under Serial No. BDR-18/3520/2022;
- (ii) Land bearing Final Plot No. 238 of Town Planning Scheme II of Vile Parle (East) and more particularly described secondly in the Schedule hereto below and referred to as "second property" owned by (i) Mr. Anand Mangesh Pakhade (ii) Mrs. Madhavi Sunii Khanolkar (iii) Mrs. Seema Subil Prabhu (Iv) Mrs. Kalpana Vijay Nerurkar and (v) Mr. Chirag Dattaram Pakhade vide Development Agreement dated 25.03.2022 registered under Serial No. BDR-18/5573/2022; and
- (iii) Land bearing Final Plot No. 238A of Town Planning Scheme II of Vile Parle (East) and more particularly described thirdly in the Schedule hereto below and referred to as "third property" owned by Vireshwar Prakash Co-operative Housing Society Ltd. vide Development Agreement dated 25.02.2022 registered under Serial No. BDR-18/3462/2022.

We call upon all concerned persons having any right, title, interest, claim or demand in respect to all or any part of First Property, Second Property and or Third Property [whether by way of sale, mortgage, lease, gift, exchange, trust, inheritance, bequest, possession, license, tenancy, lien, charge, maintenance, development, easement, Lis Pendens, or otherwise howsoever! to make the same known to us in writing with duly notarized documentary proof [at the address mentioned below] within 14 days of this notice.

On expiry of 14 days, we shall presume that the right, title, interest, claim, or demand is waived and abandoned, and thereafter no such claim shall be entertained.

SCHEDULE

Firstly: (First Property)

All that piece or parcel of land or ground situate at and bearing Final Plot No. 250 of Town Planning Scheme II of Vile Parle, corresponding to C.T.S. No. 1254/A of Village – Vile Parle (E), Taluka – Vile Parle, admeasuring 634 Sq. Mtrs. (equivalent to 758.26 Sq. Yds. Or thereabouts) as per Conveyance Deed dated 06.09.1968 and 628.70 Sq. Mtrs. as per Property Card and 752 Sq. Yds. as per Town Planning Scheme Remarks and standing thereon a building known as "The Safalya Vileparle CHS Ltd.", situated at Dixit Road, Vile Parle (East) Mumbai - 400057 within the limits of Registration District and Sub - District of Mumbai Suburban and duly assessed with Municipal K/E Ward of MCGM under Account Nos. KE0203350010000 and KE0203360070000 within the limits of Registration District and Sub - District of Mumbai Suburban and bounded as follows: On or towards the North: Final Plot No. 248 of Town Planning Scheme II of Vile

	Parle
On or towards the West:	Final Plot No. 238A of Town Planning Scheme II of Vile Parle
On or towards the South:	Final Plot No. 251 of Town Planning Scheme II of Vile Parle & Dixit Road

Final Plot Nos. 249 and 252 of Town Planning Scheme On or towards the East: II of Vile Parle

Secondly: (Second Property)

All that piece or parcel of land or ground situate at and bearing Final Plot No. 238 of Town Planning Scheme II of Vile Parle (East), corresponding to CTS No. 1256,

	Scheme II of Vile Parle
On or towards the West:	Pherozeshah Mehta Road

wards the East:	Final Plot No. 238A of Town Planning Scheme II of Vile Parle
	Parle

egd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbal-400 009, Maharasi CIN: L36104MH1992PLC069447, Tel: 9699197884 and 8080487884, Fax: 23487884 Email: bluepearitexspin@gmail.com, Website: www.bluepearitexspin.com Un-audited Financial Results for the Quarter ended 31.12.2022 (Rs. In Lakts) (31.12.2022)

Sr. No.	Particulars	Quarter ending 31.12.2022	(Year to date Figures/Previous Year ending)	Quarter ending 31.12.2021	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	
1	Total Income from Operations	3.66	17.53	4.22	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	0.21	-2.25	0.41	
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.21	-2.25	0.41	
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.21	-2.25	0.41	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive				
	income (after tax)]	0.21	-2.25	0.41	
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-36.51	-36.51	-34.16	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-30.51	-30.51	-34.10	
	(a) Basic	0.08	-0.88	0.16	
	(b) Diluted	0.08	-0.88	0.16	
Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. By Order of the Board For Blue Pearl Texspin Ltd Sd/					
	Sc Place: Mumbai Name Arun Kumar Sharma (Direct Date: 14/02/23 DIN NO: 0036946				

Reliance Industries Limited Growth in Life					
नॉदणीकृत कार्यालयः ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. दूरप्वनी: ०२२–३४५५ ५०००. ई–मेल: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786					
			सूचना		_
खार्ल	ो नमूद केलेले इ	इक्विटी शेअर सर्टिफ़िकेटस	्जे कंपनी	द्वारे दिले गेलेले आहेत	ा, ते हरविले किंवा गहा
झाले	आहेत. कंपनी	कायदा २०१३ च्या कलम '	१२४(६) रु	ग अनुसरून आणि इन	व्हेस्टर एज्युकेशन आर्ग
		रिटी (अकाऊंटिंग, ऑडि			
		टी शेअर सर्टिफिकेटमधील			
		आवश्यक त्या प्रक्रियांचे प			
सर्टि	फेकेट्स आपोः	आप रह झालेली आहेत आ	णि त्याद्वारे	कोणताही व्यवहार हे	क शकत नाही.
अनु.	फोल़ियो	नाव/संलम्न नाव	शेअर्सची		विशिष्ट क्रमांक
क्र.	क्रमांक		संख्या	पासून – पर्यंत	पासून – पर्यंत
٩		चंद्रकांत बी वेसावकर	339		ঀঀ৾৾ঀঀ৾৾৴৻৴৾৾৾য়৾৾য়৾৾ঀ৾৾৾৾৾
२	• • •	चंद्रकांत वेसावकर	9	१३९८७११८–१२०	
3	२९०९३९		40	28883-883	
		माबेल डी लिमा	د ا	૧૪૬३૬–૬३૬	
			38	9३९१४४–१४५	
			98	\$\$0500-500	
			98	390880-880	93855505-58
			1 1	41-44- 44-	
			3	3655-232	948६9३88–३8
			3 4		୳୳୫६୩३୫୪–३୫ ୳୳७२६५८୫–୳૮
			3 4 98	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१०	૧५४६१३४४–३४ ૧५७२६५८४–५८ ૧५९५३७११–७२
			३ ५ १४ २	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१० ५१२०११–०११	૧૫૪૬૧३४४–३४ ૧૫७૨૬૫૮૪–૧૮ ૧૫૬૫३७૧૧–७૨ ૧૬૬૬९૨७૫–૨७
			२ १४ २ ६	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१०	૧૫૪૬૧३४૪–३४ ૧૫७૨૬૫૮૪–૧૮ ૧૫૬૫३७૧૧–७૨ ૧૬૬૬९૨७૫–૨७ ૧૬૮૨૨૧૧३–૧૧
			३ ५ १४ २	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१० ५१२०११–०११	૧૫૪૬૧३४૪–३४ ૧૫७૨૬૫૮૪–૧૮ ૧૫૬૫३७૧૧–७૨ ૧૬૬૬९૨७૫–૨७ ૧૬૮૨૨૧૧३–૧૧
			२ १४ २ ६	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१० ५१२०११–०११ ५४३५४१–५४१ ६४३००६–००६ ६६९५७०–५७०	૧૫ઙ૬૧૱૪૪ – ૱ ૧૬૦૨૬૫૮૪ – ૡ ૧૬૬૨૬૨૦૬ ૧૬૬૬૧૨૦૬ – ૨૦ ૧૬૮૨૨૧૧૱ – ૧૧ ૧૭૨૮૬૪૭૮ – ૪૮ ૧૭૬૮૬૪૭૮ – ૪૮
			३ ५ १४ २ २ ६ ५	393534 898023-023 889290-290 492099-099 483489-489 583085-005 589480-480 889489-489 889489-489	૧૫૪૬૧३४૪–३४ ૧૫७२६૫૮૪–૫૮ ૧૫૬૫૩૦૧–७૨ ૧૬૬૬९૨७૫–૨७ ૧૬૮૨૨૧૧३–૧૧ ૧७३૮૬४७૮–४૮ ૧७५૮૫९३७–૬४
			२ १४ २ २ २ ४ २ ४	३९२६३६–६३६ ४१४७२३–७२३ ४४१२१०–२१० ५१२०११–०११ ५४३५४१–५४१ ६४३००६–००६ ६६९५७०–५७०	૧૫૪૬૧३४૪–३४ ૧૫७२६૫૮૪–૫૮ ૧૫૬૫૩૦૧–७૨ ૧૬૬૬९૨७૫–૨७ ૧૬૮૨૨૧૧३–૧૧ ૧७३૮૬४७૮–४૮ ૧७५૮૫९३७–૬४
			३ ५ १४ २ ६ ५ ५ ४०	39352 898023-023 898023-023 889290-290 492091-099 483489-499 683005-006 689490-490 9348400-490 2988094-094 2988094-094	943859388938 94925428942 94925428949 9552942 9522949399 962289028 9622950 952395 952394 85239403 85239403 85239403 85239403 85239403 85239403 85239403 85239403 85239403 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852434 852444 852444 852444 8524444 852444444 8524444444444
			३ ५ १४ २ ६ ५ ५ १४ १४ १४ १४ १४ १४	\$93439 893033 893033 9930 99300 9930 9930 9930 9930 9930 9930 9930 9930 9930 9930 9930 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 99300 993000 99300 99300000000	94869388-38 94026428428-42 94643099-05 96623943-99 96223943-99 90326802-82 90424330-88 9632838-80 86333838-83 846332838-83 846332838-83
			३ ५ ९४ २ ६ ५ ५ १०० १०० ५ १७०	\$9363 893023-033 89329-33 89329-39 93209-39 93202-30 88302-006 88300-400 93469-489 93469-49 93450-49 8034244-263 8034244-263 8034244-263 8034244-263	94869388-38 94986428-42 94643999-92 96623943-99 98228492-98 98228492-98 98228492-98 9829892-98 9829892-98 9823838-38 9964388-59 939902484-98
¢		कांचन बाई गांधी	३ ५ ९४ २ ६ ५ ५ १७० १७० १५० ६३२	\$9363 893023-033 89329-33 89329-39 93209-39 93202-30 88302-006 88300-400 93469-489 93469-49 93450-49 8034244-263 8034244-263 8034244-263 8034244-263	44869388-38 44843099-05 94843099-05 94643099-05 94623299-20 94824802-82 94824802-82 9482480-88 9482480-88 9482488-69 94824888-69 9399-2493-08 9488092803-43

စိ **DNS BANK** ाली नागरी सहकारी बैंक लि.

(Multi State Scheduled Bank)

वसुली विभाग, मधुकुंज, २रा मजला, पी-५२, फेज -२ँ, एम आयडीसीँ, कॅल्याण शीळ रोड, सोनारँपाडा डोंबिवली (पू), ठाणे - ४२१ २०४

शुद्धीपत्रक

दि. १४.०२.२०२३ रोजी दै. नवशक्ती या वर्तमानपत्रामध पुष्ठ क्र. ०४ वर प्रसिध्द झालेल्या **जाहीर सूचनेचा** संद ब्यावा. सदर जाहिरातीमध्ये कर्जदार **सौ. रेश्मा निखि** अनाम व इतर, श्री. संतोष काशिनाथ वाणी व इत यांच्या मिळकतीचे वर्णन मध्ये नजरचुकीमुळे काही चुक झालेल्या आहेत, त्या चुका सुधारुन कृपया खालील वाचाव्यात

नजरचुकीमुळे छापून	सुधारित वाचावयाचा			
आलेला मजकूर	मजकूर			
जुना फ्लॅट क्र. ०६,	नवीन फ्लॅट क्र. १०			
नबीन फ्लॅट क्र. १०	(जुना फ्लॅट क्र. ०६)			
एकूण क्षेत्र मोजमापीत	एकूण क्षेत्र मोजमापीत			
१४२३ चौ. मी. गाव	१४२३.४४ चौ. मी.			
कुळगाव	गाव कुळगाव			
क्षेत्र मोजमापीत	क्षेत्र मोजमापीत			
४२५+२५ चौ. फू.	५२५+२५ चौ. फू.			
(बिल्टअप) सह ओपन	(बिल्टअप) सह ओपन			
टेरेस	टेरेस			
*उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धत				
असल्यास/ आढळल्यास इंग्रर्जी मजकूर ग्राह्य मानावा.				
जाहिरातीमध्ये इतर मजकर अपरिवर्तनीय राहिल.				

जाहीर चोटीस

सर्व लोकांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की,गाव जुचंद्र, तालुका वसई, जिल्हा นเคยง อุสร์ อิงาง พรง महानगरपालिकच्या हदीतील सेवन इलेव्हन स्कूल लगत असलेले १.सर्व्हेनं. ३५८/१अ(नविन ३५८ब/१ते५) क्षेत्र ०.७०.३० हे.आर प्र.पैकी क्षेत्र ०.३५.१५ हे.आर.प्र., व २.सव्हें न.३५८/२(नविन ३५८ब/१ते५)क्षेत्र ०.५७.७० हे.आर.प्र.हि जमिन मिळकत **कै.अनंत रतन भोईर** यांस कळ कायद्याने प्राप्त झालेले असन त्यांचे वारस औ.शांताराम अनंत भोईर, राहणार-रुम नं. ४३६, दामोदर रघु भोईर रोड, मु.पो.जुचंद्र, ता.वसई. जि.पॉलघर-४०१२०८ यांचे अविभाजीत एकत्रित कुटुंबाच्या मालकीची कब्जे वहिवाटीची आहे. सदर जमिन मिळकती संबंधात त्यांनी कोणाशीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करार-मदार केलेला नाही. परंतु आमूचे

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED REQD. OFFICE : 7, THAKKERS NEAR NEHARU GARDEN NASHIK - 422001